



## Efficacy of augmentative release of *Bracon hebetor* say (Hymenoptera: Braconidae) for biological control of *Earias vittella* (Fabricius) (Lepidoptera: Noctuidae)

Swati Narayan Gavhane, D T Wagh

Department of Zoology, Bhagwan Mahavidyalaya Ashti, Beed, Maharashtra, India

### Abstract

*Bracon hebetor* say is important biocontrol agent of the larval stage of many pests of economic importance. Present study was carried out to evaluate the efficacy of *B. hebetor* as a biological control agent against okra fruit and shoot borer, *Earias vittella*. Efficacy of augmentative release of *B. hebetor* as biological control of *E. vittella* in field was evaluated during the period from February to June 2021. Total number of parasitized larvae of *E. vittella* by *B. hebetor* were recorded at 1, 5, 10 and 15 days after release (DAR). A 74.8 % maximum field parasitization percentage of *B. hebetor* to *E. vittella* larvae was recorded at 5 Days after release (DAR) followed by 10 DAR and 15 DAR. The study revealed that, *B. hebetor* parasitizes about 74.8% under field conditions. The augmentative release was effective and larval mortality was increased.

**Keywords:** Augmentative release, biological control, *Bracon hebetor*, *Earias vittella*, okra. Parasitization, *Coryca cephalonica*, Polyphagous, Ectoparasitoid

### Introduction

The spotted bollworm, *Earias insulana* (Boisduval) and *Earias vittella* (Fabricius) (Lepidoptera: Noctuidae) are serious a polyphagous insect pest of many economic crops widely distributed in North Africa, India Pakistan and other countries of the world. (A. J. Memon et al., 2004) feeding on a Malvaceous plant it lays eggs individually on leaves, floral buds and on tender fruits. Small brown caterpillars bore in to the top shoots and feeds inside the shoot before fruit formation. The infested fruits become unfit for consumption.

Okra crop is severely infested by fruit borer losses quality and quantity of the crops fruit (Bohmfolk et al., 2001). Many pests cause 69% yield reduction including leaf roller, jassid, fruit and shoot borer, also larvae of spotted bollworm. Yield losses up to 49 to 74 % at Bangalore, Karnataka (Krishniah, 1980) 15 % at Ludhiana, Punjab (Brar et al., 1994), 31.81% at Coochbehar, West Bengal (Ghosh et al., 1999). It was estimated about 69 % loss in marketable yield due to attack of this insect on okra (Rawat and Sahua, 1973). The parasitoids are important natural enemies of crop pests. *Bracon hebetor* say (Hymenoptera: Braconidae) is a cosmopolitan, gregarious larval ectoparasitoid that attacks the larval stage of several lepidopteran species. (Brower et al.) *Bracon hebetor* female first paralyse their host in a "Wandering phase" by injecting paralytic venom and ovipositing variable number of eggs on the surface of paralyzed host larva. (Mukti and Thomas 2010). King et al., (1985) reported that field release of braconid parasitoid, *Chelonus blackburni* Cameron at 50,000 adult's ha<sup>-1</sup> gave promising control of *E. vittella*. With least fruit infestation of 11.64% Mani et al., (2005) reported the natural incidence of *B. hebetor*, *B. grisei* and *Trichogramma* spp. In okra fields. Efficacy of braconids on okra fruit borers is very scarce G. Thanavandan and S. Jayarami (2009). So the present study aimed to evaluate efficacy of augmentative field release of *B. hebetor* to control *E. vittella* in farmer fields.

### Materials and methods

#### 1. Collection and rearing of *Bracon hebetor*

Initial culture of *Bracon hebetor* was obtained from the National Institute of plant health management Rajendranagar (NIPHM). The *B. hebetor* was reared on *Coryca cephalonica* larvae to increase the population of adults for experiment in the laboratory at 27°C temperature and 60% relative humidity. 50% honey solution was given as a food for adult *Bracon hebetor*.

#### 2. Experiment

The Present study was conducted in Okra field of Malinchinchoa village Newasa Ahmednagar District Maharashtra during the period February to June 2021 for the eco-friendly management of Okra shoot and fruit borer through biocontrol agents. The crop was raised as per agronomic practices without chemical control. Adult *Bracon hebetor* were kept in a test tubes of 25 mm x 150 mm size and carried out from the laboratory to the fields. Open mouth of the test tube containing adult *Bracon* was closed with cotton plug. Adult *B. hebetor* released at the rate of around 50 adults per m<sup>2</sup> (M: F = 20:30) field was divided in to four plots (150 m<sup>2</sup>) and ridges (1 m) were made in each plot. Treatment was applied at seven days interval up to crop maturity. The *Bracon* treated plot was covered by fine mosquito net supported by bamboo sticks to protect the drift flying effects at least for 24 hrs. We found 2-4 *E. vittella* larvae per plant. Sampling was done weekly, in each plot by placing a 0.5m x 0.5m wooden quadrant on the ground at 10 m. interval. The Okra plant in each quadrant were checked for the number of all live and parasitized *Earias vittella* larvae from the top, middle and bottom of okra plants.

### Results and discussion

In Okra field, parasitism of the *E. vittella* by *B. hebetor* was first observed at experimental plots 24 hours after release of parasitoid. Mean density of the pest larvae (live & parasitoid) in plot no. 1 was 0.8, 3.2, 3.6 and 2.2 larvae 1st, 5th, 10th and 15th day respectively. While in plot no.2 was

1, 3.6, 3 and 2.8 larvae on 1st, 5th, 10th and 15th day respectively. Mean density of the pest larvae in plot no.3 was 1.2, 2.8, 3.4 and 3 larvae on 1st, 5th, 10th and 15th day respectively and in plot no.4 mean larval density was 1.6, 3.4, 3.8, and 2.6 on 1st, 5th, 10th and 15th day respectively. The field Parasitism in plot no.1 was 13.4, 74.8, 61.8, 58.2 % on 1st, 5th, 10th, 15th day respectively, in plot no.2 it was 17.8, 73, 3, 63.8, 60 % on 1st, 5th, 10th, 15th day respectively in plot no.3 was 19.28, 74, 67.2, 57.4% on 1st, 5th, 10th, 15th day and in plot no.4 was 23.4, 74.2, 65.4, 61.8 % on 1st day, 5th day, 10th day, 15th day respectively. Results showed that maximum parasitism was occurred 5 DAR and it declines in 10 and 15 DAR. According to the experiments *B. hebetor* could parasitize *Earias vitella* till 74.8% under field condition.

### Discussion

In present study *B. hebetor* parasitizes *E. vitella* larvae immediately after release. *B. hebetor* first paralyzed the larvae and oviposited. Among various larval instars of *E. vitella* fourth instar larvae were parasitized by *B. hebetor*. According to G. Thanavandan and S. Jiyarani (2009) fourth instar larvae were preferred by parasitoids than early instars. The studies on parasitic potential of *B. hebetor* showed that the highest parasitization of 74.8 % was recorded against *E. vitella* 5 DAR and it declines on 10<sup>th</sup> and 15<sup>th</sup> day after release. *B. hebetor* is capable of locating and attacking fourth instars of *E. vitella*. According to Canale and Loni (2006) including braconids (Taylor 1988). The low

preference for first and second host instars by *H. hebetor* could be due to host selectivity which is a common phenomenon among several parasitoids. The use of age dependent cues has been described as one of the mechanisms parasitoids use to discriminate between different stages of the same host (Mattiacci and Dieke 1995 a). Early instars feed deep within the food medium therefore it was difficult to locate and parasitize (Sait et al 1997). Sadat et al. (2014) showed that, among different tested lepidopteran host of *B. hebetor* *E. kuehniella* Zeller, *Apomyelois ceratophae* Zeller (Lepidoptera: Pyralidae) and *H. armigera*, the least parasitism percentage belong to *H. armigera* larvae (20.8%). Ghimire and Philips (2010)<sup>13</sup> demonstrated that pyralid hosts are more suitable host such as *Heliothis* sp for the parasitoid wasp. Similar results were reported by Leila Nazarpour et al., (2012) against *H. armigera* larvae in tomato fields, who recorded that maximum parasitism was occurred 4DAR and it declines 9 and 13 DAR the field parasitism was 73%. Navaei et al., (2002) in Iran against *Helicoverpa armigera* larvae in cotton fields. Adushkevich et al., (1996)<sup>14</sup> studied field dispersal of *H. hebetor* within 6 days after release in tomato field in Russia, while in the present study *B. hebetor* dispersal was monitored for two weeks. Ibrahim Boukary et al., (2018)<sup>15</sup> released bags of host larvae with mated *H. hebetor* females. In the present study we released adult wasps, directly, our findings clearly revealed that 50 female per m. sq. was considered to be appropriate for reducing the pest population.




Fig 1: Mean density of *E. vitella* and parasitism percentage by *B. hebetor* on various days after augmentative release.

Table 1: Mean density of *Earias vitella*

Plot No	1st day	5th day	10th day	15th day
Plot No. 1	0.8 ± 1.14	3.2 ± 2.2	3.6 ± 2.2	2.2 ± 1.45
Plot No. 2	1 ± 0.71	3.6 ± 2.8	3 ± 0.71	2.8 ± 1.26
Plot No. 3	1.2 ± 0.55	2.8 ± 3	3.4 ± 0.55	3 ± 0.71
Plot No. 4	1.6 ± 1.3	3.4 ± 2.6	3.8 ± 1.3	2.6 ± 1.14

Table 2: Parasitization percentage of Bracon hebetor to *Earias vitella*

Plot No	1st day	5th day	10th day	15th day
Plot No. 1	13.4 ± 1.14	74.8 ± 0.84	61.8 ± 2.05	58.2 ± 3.11
Plot No. 2	17.8 ± 0.84	73 ± 2.12	63.8 ± 2.17	60 ± 4.3
Plot No. 3	19.28 ± 1.48	74 ± 2.92	67.2 ± 1.64	57.4 ± 2.79
Plot No. 4	23.4 ± 2.07	74.2 ± 1.92	65.4 ± 4.16	61.8 ± 3.83

## Conclusion

The findings of the present study revealed that the *Bracon hebetor* parasitizes *Earias vitella* larvae, percent field parasitization of *Bracon hebetor* to *Earias vitella* under was effective and larval mortality was increased and thus crop damage was reduced. It could be concluded that biological control agents can be used as a promising alternative for chemical pesticides in control of *Earias vitella* in Okra fields.

## References

- Abdoodhambi Bagheri, Majeed Aksari Seyahoei, Yaghoub Fathipour, Maryam Famili, Fatemeh koohpayma, Akhtar Mohammadi- Rad and Shahbazzeh Parichehreh Ecofriendly managing of *Helicoverpa armigera* in tomato field by releasing *Trichogramma evanescence* and *Habrobracon hebetor*. J. Crop prot. 2019;8(1):11-19.
- Adashkevich BP, Saidova, E, Takanave AA. Migration of *Habrobracon Zashchita Rastenij*, 1986;7:35-36.
- Ba NM, Baoua IB, Kabore A, Amadou L, Oumarou N, Dabire Binsou CL, Sanon A. Augmentative on-farm delivery methods for the parasitoid *Habrobracon hebetor* Say (Hymenoptera: Braconidae) to control the millet head miner *Heliocheilus albipunctella* (Lepidoptera: noctuidae) in Burkina Faso and Niger. Bio control, 2014;59(6):689-696.
- Baoua IB, Amadou L, Oumarou N, Payne W, Roberts JD, Stefanova K, Nasen C. Estimating effect of augmentative biological control on grain yields from individual pearl millet heads. J. Appl Entomol, 2013;128:138:281-288.
- Ghimire MN, Phillips TW. Suitability of Different lepidopteran host species for development of *Bracon hebetor* (Hymenoptera; Braconidae). Environ Entomol, 2010;39:449-458.
- Mansion H, Kumar A, Jeengar D. Insect pests of Okra and their Management. Vigyan Varta, 2022;3(12):71-78.
- Ibrahim Boukary Baoua, Malick N, Ba, Lacuali Amadou, Adams Kabore & Clementine L. Dabire-Binsou. Field dispersal of the parasitoid wasp *Habrobracon hebetor* (Hymenoptera; Braconidae) following augmentative release against the millet head miner *Heliocheilus albipunctella* (Lepidoptera: noctuidae) in the sabel, Huicontrol Science and Technology, 2018;108:64-69.
- Kumbhar TT, Kokate AS, Dambre AD. Studies on the varietal resistance in okra, *Abelmoschus L.* (Moench) to shoot and fruit borer, *Earias* spp. Maharashtra. J. Hortic., 1991;5:78-82.
- Lacuali Amadou, Malik N, Ba Ibrahim Baoua Rangaswamy Muniappan Timing of releases of the parasitoid *Habrobracon hebetor* and numbers needed in augmentative biological control against the millet head miner *Heliocheilus albipunctella* (2019) Biocontrol, 2019;5:573-581.
- Leila Nazarpoor, Fatemeh Yarahmadi, Ali Rajabpour, Moosa Saber Efficacy of Argeased Augmentative Release of *Habrobracon hebetor* say (Hym Braconidae) for Biological control of *Helicoverpa armigera* (Lepidoptera: Noctuidae)
- Mame fatoumata Goudiaby, Ibrahima Sarr, N.B. Malick, Mbacke Sembene and Rangaswamy



## “INFLUENCE OF HOST DIET ON BIOLOGICAL PARAMETERS OF *BRACON HEBETOR SAY* (HYMENOPTERA: BRACONIDE)”

Swati Narayan Gavhane, D.T. Wagh

Principal and Head Department of Zoology,

Bhagwan Mahavidyalaya, Ashti, Dist. – Beed, Maharashtra

Mail id- swatiwaghe35@gmail.com

**Abstract:** *Bracon hebetor say* is a gregarious cosmopolitan polyphagous, ectoparasitoid lepidopteron larva of stored products and field crop pests. Parasitoid prefers a particular host species. However, preference of host by parasitoid depends on the diet of the host. The biological parameters of parasitoid are affected by host diet. The present work designed to evaluate the influence of different host diet on egg hatching percentage, oviposition, developmental duration of various immature stages and longevity of adult male and female of *Bracon hebetor*. *Bracon hebetor* reared on the larvae of *Helicoverpa armigera* fed with different host plants viz tomato, chickpea, pigeon pea, soya bean, Brinjal, cowpea and artificial diet. *Bracon hebetor* proved best on the larvae of *Helicoverpa armigera* reared on chickpea. *Bracon hebetor* parasitoid can be used as biocontrolling agent of *Helicoverpa armigera* under field conditions.

**Keywords:** *Bracon hebetor*, *Helicoverpa armigera*, life stages, lepidopteron host, ectoparasitoid, Host diet, biological, parameter, Biocontrolling agent.

### INTRODUCTION

*Helicoverpa armigera* is a polyphagous pest and major economic threat which causes severe yield losses on wide variety of agricultural crops cotton, chickpea, corn, tomato, Brinjal, sorghum, soya bean, groundnut worldwide. *Helicoverpa armigera* larvae are voracious foliar feeders as early instar and late instar larvae attack developing fruits and seeds results into yield loss. In India damage caused by *Helicoverpa armigera* resulting into 69% yield loss. (G. Thanavendan and S. Jeyarani 2009) It feeds on over 300 species from 68 plant families around the world, including major crops such as cotton, soya bean, maize, pigeon pea, chickpea marigold and wide range of horizontal crops (pearce et al., 2017). Resistance to many pesticides have been detected over the last few years (Smagghe et al. 1999). Applying insecticides with different modes of action from different classes has not been

host plant on the growth and development of phytophagous insect depends on a number of factors. It has been observed that maximum growth within shortest duration on a particular host plant indicates the best suitable host plant for that insect. The preference of the insect towards a particular host plant may depend upon its adaptability, production of parasitoid and biological control agent. Insecticides are important aspect of crop protection of parasitoid and biological control agent. However, there has been focus on the use of pesticides but unfortunately, resistance to many pesticides have been detected over the last years (smajotic et al., 2018). Hence, reduction in use of pesticides and other natural enemies is an important component of IPM programs (Dobson et al., 2018). *Bracon hebetor* is a cosmopolitan gregarious plant ectoparasitoid that can attack various caterpillars.

## 2. MATERIALS AND METHODS:

### 2.1. Host insect culture maintenance

The *Helicoverpa armigera* larvae was collected from Gram fields of Bhushaware village in Raigarh district. Mass rearing of host insect was carried out in the laboratory.

### 2.2. Collection and rearing of *Bracon hebetor*

Inital culture of *Bracon hebetor* was obtained from the National Institute of plant health management (NIPHM). The *Bracon hebetor* parasitoid was reared on *Coryza cephalonica* larvae to increase the population of adults for experiment in the laboratory at 27°C temperature and 60% relative humidity. 50 % honey solution was given as a food for adult *Bracon hebetor*.

### 2.3. Experiment:

Host larvae of *Helicoverpa armigera* reared on seven different hosts viz Tomato, Chickpea, Pigeon pea, Soya bean, Brinjal, Cowpea and artificial diet under laboratory conditions during the month of January 2022. Experimental study was carried out at constant temperature  $28 \pm 0.5^{\circ}\text{C}$  and  $65 \pm 5\%$  RH, 16: 8 h L:D photoperiod. The larvae of *Helicoverpa armigera* reared and multiplied on different hosts under laboratory conditions. A pair of newly emerged *B. hebetor* was introduced into a small plastic container (100ml) covered with a piece of white muslin cloth over which one 4 th instar larva reared on the respective host were placed. Mouth of container was covered with another muslin cloth of the same size and secured tightly with a rubber band. A cotton swab dipped in honey was placed inside the container as food for adults. After 24 hrs. of parasitization, the parasitized larva along with eggs removed and gently transferred in small Petri plates of 5 cm dia. with the help of a soft hair camel brush. Observations on various biological parameters viz. number of egg laid, hatching percentage, incubation period, duration of various developmental stages of *B. hebetor* and total period of immature stages on *Helicoverpa armigera* reared on different host plants respectively were recorded.

## 3. RESULT -

Data presented in table no. 1 Fig No. 1 significantly maximum number of eggs were observed on *H. armigera* larva reared on chickpea ( $369 \pm 3.60$ ) followed by cowpea ( $352 \pm 1.00$ ), tomato ( $340 \pm 10$ ), pigeon pea ( $320 \pm 4.36$ ), soya bean ( $305 \pm 4.00$ ) artificial diet ( $295 \pm 2.00$ ) minimum on Brinjal ( $225 \pm 2.00$ ). Maximum hatching percentage was recorded on the *H. armigera* larva reared on chickpea ( $82 \pm 2.00$ ) followed by tomato ( $78 \pm 3.00$ ) pigeon pea

*H. armigera* larva reared on Brinjal. Present findings are in line with the result of Nivedita Shah et al., (2021) according to Dorna Sadat et al (2014) Percentage egg hatch for the *Bracon hebetor* reared on *H. armigera* larvae fed with tomato was 53.63%.

Table 1 Effect on fecundity and Hatching percentage of *Bracon hebetor* reared on larvae of *Helicoverpa armigera* fed with different diet

<i>Helicoverpa armigera</i> larvae fed with different diet	Fecundity	Hatching
Tomato	340 ± 10 c	78 ± 3.00 ab
Chickpea	369 ± 3.60 a	82 ± 2.00 a
Pigeon pea	320 ± 4.36 d	73 ± 2.00 bc
Soy bean	305 ± 4.00 e	70 ± 2.08 d
Brinjal	225 ± 2.00 g	65 ± 2.00 g
Cowpea	352 ± 1.00 b	68 ± 5.51 de
Artificial diet	225 ± 2.00 g	67 ± 2.00 ef
F	0.0000	0.0016
1 Sig	1088.44	15.96

Means in a column followed with the same letter(s) are not significantly different at 5 % level of probability

Fig. 1 Fecundity of *Bracon hebetor* reared on *H. armigera* fed with different host plant.




Fig.1 Fecundity of *Bracon hebetor* reared on *H. armigera* fed with different host plant.

Tomato Chickpea Pigeon pea Soya bean Brinjal Cowpea Artificial  
diets larvae reared on different host plant

Fig 2 Hatching percentage of *Bracon hebetor* reared on *H. armigera* fed with different host plant.

Longevity of male and female *Bracon hebetor* was highest on the *H. armigera* larva reared on chick pea plant ( $16 \pm 1.23$  and  $53 \pm 5.10$ ) respectively, followed by tomato ( $15 \pm 3.00$  and  $52 \pm 0.00$  days) artificial diet ( $15 \pm 2.00$  and  $48 \pm 1.00$  days) pigeon pea ( $12 \pm 3.00$  and  $50 \pm 2.00$  days) Soya bean ( $12 \pm 1.73$  and  $35 \pm 4.51$  days), Cowpea ( $11 \pm 2.00$  and  $46 \pm 1.00$  days) respectively. Whereas, minimum longevity and fecundity was recorded ( $10 \pm 1.73$  and  $32 \pm 3.60$  days) on *H. armigera* larva reared on Brinjal.

Table 1. Longevity of Adults of *Bracon hebetor* reared on *H. armigera* fed with diet host plant.

<i>H. armigera</i> larvae fed with different diet	Male Longevity	Female Longevity
Tomato	$15 \pm 3.00$ ab	$52 \pm 0.00$ a
Chickpea	$16 \pm 1.23$ a	$53 \pm 5.10$ a
Pigeon pea	$12 \pm 3.00$ bc	$50 \pm 2.00$ a
soya bean	$12 \pm 1.73$ bc	$35 \pm 4.51$ c
Brinjal	$10 \pm 1.73$ c	$32 \pm 3.60$ c
Cowpea	$11 \pm 2.00$ c	$46 \pm 1.00$ b
Artificial diet	$15 \pm 2.00$ ab	$48 \pm 1.00$ ab
F	0.0342	3.20
Sig	0.0045	11.39

Means in a column followed with the same letter(s) are not significantly different at 5 % level of probability




Fig 3 Longevity of Adults of *Braccon hebetor* reared on *Helicoverpa armigera* fed with dict host plant.

#### Developmental period of *Braccon hebetor* reared on *Helicoverpa armigera* fed on different host plants.

Data presented in table no. 3, fig no. 4 revealed that the mean egg period of *B. hebetor* on the seven different hosts differed significantly with each other, lowest egg period was recorded on the larva reared on chickpea (1- 10 days) Nivedita Shah et al. (2021) recorded 1.25 days egg period of *B. hebetor* on the *H. armigera* reared on Chickpea. Maximum egg period was recorded on the *H. armigera* larva reared on Eggplant ( $1.55 \pm 0.03$  days). Egg period on the *H. armigera* larva reared on artificial diet, Soya bean, Tomato, Cowpea, Pigeon pea were  $1.49 \pm 0.03$ ,  $1.47 \pm 0.02$ ,  $1.40 \pm 0.02$ ,  $1.38 \pm 0.26$ ,  $1.32 \pm 0.02$ , days respectively. Similar egg period was registered by Nivedita Shah et al (2021) who recorded egg period at 1.36, 1.44, 1.45, 1.46, 1.47 and 1.53 days on *H. armigera* larvae reared on tomato, soya bean, maize, artificial diet , respectively.

Shortest larval period was recorded on the *H. armigera* larvae reared on chick pea ( $3.50 \pm 0.21$  days) followed by artificial diet ( $4.52 \pm 0.02$  days), tomato ( $5.25 \pm 0.04$  days), cowpea ( $5.35 \pm 0.01$  days), pigeon pea ( $5.89 \pm 0.03$  days) and soybean ( $6.00 \pm 1.00$  days). Maximum larval period was recorded on the *H. armigera* larvae reared on Eggplant ( $7.00 \pm 1.00$  days).

The pupal period of *Braccon hebetor* on *Helicoverpa armigera* larvae reared on different host plant differed significantly. The pupal period was longest among all developmental stages. The Shortest period recorded on chickpea ( $5.00 \pm 1.73$  days) followed by  $6.00 \pm 1.00$ ,  $6.42 \pm 0.03$ ,  $7.00 \pm 2.64$ ,  $7.35 \pm 1.15$ ,  $7.45 \pm 0.05$  days on the *H. armigera* larvae reared on tomato, artificial diet, pigeon pea, soya bean and cowpea respectively. Longest pupal period was recorded for those reared on Brinjal ( $7.67 \pm 1.15$ ) present findings were

*Bracon hebetor* which is indicated by maximum egg hatching percentage, oviposition, male and female longevity and developmental period of various life stages. However, *Helicoverpa armigera* larvae reared on tomato, artificial diet, soya bean, cowpea, pigeon pea can be used as a host for *Bracon hebetor* whereas *Helicoverpa armigera* larvae reared on Brinjal plant found to least effective for the *Bracon hebetor*. *Helicoverpa armigera* causes severe yield losses to farmer, use of *Bracon hebetor* proves as effective biological control agent of *Helicoverpa armigera* under field condition. It will reduce the economic loss of many crop like chickpea, cowpea, tomato, soya bean in India. Use of bio controlling agents reduces the hazardous effects, caused due to pesticides.

#### Acknowledgment

The authors are thankful to National Institute of Plant Health Management, Rajendranagar, Hyderabad for supplying pupae of *Bracon hebetor* and to the Department of Zoology, Bhagwan Mahavidyalaya, Ashti for providing facilities during the investigation.

#### REFERENCES -

- [1] Dhabhi MR, Korat DM, Vaishnav P.R, Comparative Biology of *Bracon hebetor* Say On different Lepidopteran hosts Karnataka Journal of Agricultural sciences.2011; 24(4): 549-550.
- [2] Farag NA, Ismail IA, Elbeberly HHA, Abdel -Rhaman RS, and Abdel -Rahim MA, Life table of *Bracon hebetor* Say reared on different hosts. International Journal of Chem .Tech. Research, 2015 8 (9):123-130.
- [3] Landge SA, Wankhede S. M, Gangurde S M, Comparative Biology of *Bracon hebetor* Say on *Corycyra cephalonica* Stainton and *Opisina arenosella* Walkar. International Journal of Plant Protection. 2009; 2(2): 278-280.
- [4] Mukti Ghimire N, Thomas Philips W, Suitability of different Lepidopteran Host Species for Development for Development of *Bracon hebetor* (Hymenoptera- Braconidae) Environmental Entomology.2010; 39(2); 449-458.
- [5] Nikam PK., Pawar CV, Life tables and intrinsic rate natural increase of *Bracon hebetor* Say population on *Corycyra Cephalonica* Stainton. Journal of Applied Entomology, 1993; 115:210-213.
- [6] Nivedita S, Jayalaxmi J, Bhowmik AK and Sachin kJ, Comparison of Life Cycle Related Parameters of *Bracon hebetor* Say on *Helicoverpa armigera* Hubner Reared on different Hosts. International Journal of Biological Forum. 2021; 13(1): 602-606.
- [7] Saddat D, Bandani AR, Dastranj m, Comparison of the developmental time of *Bracon hebetor* (Hymenoptera- Braconidae) Reared on five different Lepidopteran Hosts. International Journal of Biological Forum. 2021; 13(1): 602-606.
- [8] Sree LE, Sneha MK, Jesu RS, Lavanya N and Ravi G. Efficacy of *Bracon hebetor* Say on *Spodoptera frugiperda* (J.E. Smith) evaluated with *Helicoverpa armigera* (Hub.), *Spodoptera litura* Fabricius and *Corycyra cephalonica* Stainton as alternate hosts Journal of Entomology and Zoology Studies. 2209; 97(3): 1309-1313.

**EFFICACY OF AUGMENTATIVE RELEASE OF *BRACON HEBETOR* SAY  
(HYMENOPTERA: BRACONIDAE) FOR BIOLOGICAL CONTROL OF *MARUCA VITRATA* FABRICIUS (LEPIDOPTERA: PYRALIDAE)**

Mrs. Swati N. Gavhane and Dr. D. T. Wagh

Department of Zoology, Bhagwan Mahavidyalaya Ashti, Dist. Beed (Maharashtra)

## ABSTRACT

The *Bracon hebetor* say (Hymenoptera: Braconidae) is an important beneficial insect which can be used as a biocontrol agent. *Maruca vitrata* Fabricius is one of the serious pest of mung bean causing damage to economically important plant organs such as flower buds, flowers and pods. The parasitoid *B. hebetor* parasitizes *Maruca vitrata*. Present study was aimed to evaluate the Efficacy of augmentative release of *B. hebetor* as a biological control agent against pod borer, *M. vitrata*. Efficacy of augmentative release of *B. hebetor* as a biological control of *M. vitrata* under field conditions was evaluated during kharif season of 2023. parasitization percentage of *M. vitrata* larvae by *B. hebetor* was evaluated by recording total number of parasitized and un parasitized larvae on 7th, 14th, 21st and 28th days after release (DAR) field parasitization percentage was found highest at 28th DAR. Present study revealed that *B. hebetor* parasitizes 70.2 % under field condition.

**Key words:** Augmentative release, biological control, *Bracon hebetor*, *M. vitrata*, Parasitization, Mung bean, *Coryza cephalonica*.

## INTRODUCTION

Mung bean (*Vigna radiata*) is one of the most important pulse crop grown in Maharashtra. It is cultivated in an area of 3.95 lakh hectares producing 1.44 lakh tones in Maharashtra.(Anonymous. 2021) Important limitations in the successful production of mung bean is the damage caused by insects pest. The foliage of mung bean attracts a number of insects. The infestation that occurs at the most important period of growth stage of the crop causes serious economic loss. Usually, various insect pest can damage mung bean in entire vegetative crop growth stage and cause severe yield losses. In India, mungbean attacks greater than 64

species of insect pests (Lal, 1985). Among the insect pests of vegetable cowpea, the most destructive are the pod borers viz. spotted pod borer, *Maruca vitrata Fabricius* (Lepidoptera: crambidae) and blue butterfly, *Lampides boeticus* (L) (Lepidoptera Lycaenidae). The spotted pod borer *M. vitrata* is considered as the most devastating pest of yard long bean causing nearly 40 percent yield loss (Yule and Srinivasan 2013). About 4-6 flowers are consumed by a single larva of *M. vitrata* (Sharma 1998).

Management strategies including cultural methods, host plant resistance and the use of pesticides have been tested with limited success and applicability (Payne et al., 2011; Sarr, 1998; Ajayi, 1990; Gahukar 1990 b; Nwanze and Sivakumar, 1990; Gahukar et al., 1986). Biological control with the release of natural enemies has been used as one of the alternatives to pesticides (Van Lenteren, 2012; Overhol; et al., 1997; Smith, 1996). These natural enemies are being widely used for the management of insect pests. At least 230 species of natural enemies were used in augmentative biological control programs against a variety of pests worldwide (Van Lenteren, 2012).

The present study aimed to study efficacy of augmentative release of *B. hebetor* for biological control of *M. vitrata*.

## MATERIALS AND METHODS

### 2.1. Collection and rearing of *Bracon hebetor*

Initial culture of *B. hebetor* was obtained from the National Institute of plant health management Rajendranagar (NIPHM). The *B. hebetor* was reared on *Coryza cephalonica* larvae in the laboratory at 27°C temperature and 60% relative humidity to increase the population of adults for experiment. 50% honey solution was given as a food for adult *Bracon hebetor*.

### 2.2. Experiment-

The Present study was conducted in Mung bean fields of Malinchchora village Newasa Ahmednagar District Maharashtra during kharif 2023 for the eco-friendly management of Mung bean pod borer through biocontrol agents. The crop was raised as per agronomic practices without chemical control. Field was divided in to four plots ( $150 \text{ m}^2$ ) and ridges (1 m) were made in each plot. The *Bracon* treated plot was covered by fine mosquito net supported by

bamboo sticks to protect the drift flying effects. Sampling was done weekly, in each plot by placing a 0.5m x 0.5m wooden quadrant on the ground at 10 m. interval. The mung bean plant in each quadrant were checked for the number of all live and parasitized *M. vitrata* larvae from the top, middle and bottom of plant, on 7th, 14th, 21st and 28th days after release (DAR) and recorded.

#### Field release –

20 larvae of *C. cephalonica* were confined with 3 females and 2 males of *B. hebetor* 48 hours prior to field releases. Parasitized larvae were placed in jute bags 15cm×25 cm (Ba et al., 2014). 4 parasitoid bags were used for coverage of 600 m. sq. Area. parasitoid bag was hung on four stakes in four different release point in four field plots which is the release point from which parasitoid emerged and disperse in the mung bean field to parasitize *M. vitrata* larvae.

#### RESULTS

In mung bean field, parasitism of *B. hebetor* to *M. vitrata* and larval density of *M. vitrata* was first observed at experimental plots... Mean density of the pest larvae (live & parasitized) in plot no. 1 was 3.4, 4.2, 5.6 and 3.8 larvae, on 7th, 14th, 21st and 28<sup>th</sup> DAR respectively. While in plot no.2 was 4.6, 4.6, 4, 4 and 4.4 larvae on 7th, 14th, 21st and 28th DAR respectively. Mean density of the pest larvae in plot no.3 was 3.6, 4.0, 5.4 and 4.0 larvae on 7th, 14th, 21st and 28th DAR respectively and in plot no.4 mean larval density was 3.2, 4.8, 4.6, and 3.8 on 7th, 14th, 21st and 28th DAR respectively

The field Parasitism in plot no. 1 was 47.8, 44.2, 56., 67.2 % on 7th, 14th, 21st and 28th DAR respectively, in plot no.2 it was 51.8., 44.6, 54 .4, 68 % on 7th, 14th, 21st and 28th DAR respectively in plot no.3 was 41.2, 59, 6.58, 64 % on 7th, 14th, 21st and 28th DAR respectively and in plot no.4 was 48.6, 55.4, 60.4, 70.42% on 7th, 14th, 21st and 28th DAR respectively.

Results showed that maximum parasitism was occurred 28 th DAR. According to the experiments *B. hebetor* could parasitizes *M. vitrata* till 70.2% under field condition.

### Discussion -

In present study *B. hebetor* parasitizes *M. vitrata* larvae after emergence. The studies on efficacy of *B. hebetor* revealed that the highest field parasitization of 70.2% was recorded against *M. vitrata* 28<sup>th</sup> DAR. Parasitoid density increased on 28<sup>th</sup> DAR due to progeny production from initial population so, the highest parasitization was found to be recorded on 28<sup>th</sup> DAR. Similar results were reported by Leila Nazarpour et al., (2012) against *H. armigera* larvae in tomato fields. Who reported that maximum parasitization occurred at 4<sup>th</sup> DAR and declined at 9<sup>th</sup> and 13<sup>th</sup> DAR the field parasitism was 73%. Among the 143 larvae of various instars 6 late instar larvae were parasitized by *B. hebetor* (Indian Institute of pulses Research Kanpur,;2008) In our study *B. hebetor* parasitizes up to 70.2% discrepancy may be due to difference in natural parasitization and augmentative release. Our findings clearly revealed that 5 *B. hebetor* can reproduce and parasitizes up to 70.2% under field conditions when released in jute bags along with host larvae..2 females parasitizes 25 *C. cephalonica* larvae and emerging progeny escape through the jute mesh and disperse to parasitize MHM larvae in millet fields (Ba et al., 2017). Parasitoid wasp can disperse rapidly and detect host in hidden crevices and corners (Reham Fathy et al., 2023). Sadat et al. (2014) showed that, among different tested lepidopteran host of *B. hebetor* *E. kuehniella* Zeller ,*Apomyelois ceratoniae* Zeller (Lepidoptera: Pyralidae) and *H. armigera*, the least parasitism percentage belong to *H. armigera* larvae (20.8%).Ghimire and Philips (2010) demonstrated that pyralid hosts are more suitable host such as *Heliothis* sp. for the parasitoid wasp.

Navaci et al., (2002) in Iran 3 male and 2 female *b. hebetor* parasitoid were released in cotton fields against *Helicoverpa armigera*. Adashkevich et al., (1996) studied field dispersal of *H. hebetor* within 6 days after release in tomato field in Russia while, in the present study *B. hebetor* dispersal was monitored for four weeks. Ibrahim Boukary et. al., (2018) released bags of host larvae with mated *H. hebetor* females. Present findings investigated that 5 *B. hebetor* Parasitoid per 150 m. sq. area considered to be appropriate for reducing pest population when released along with host larvae.

## 3. Conclusion –

*B. hebetor* parasitizes *M. vitrata* up to 70.2 % under field conditions. The present study revealed that the parasitoid *B. hebetor* had the potential to attack paralyze and parasitize the larval instar of *M. vitrata* under field conditions. The result indicated that the parasitoid had the efficacy to be used for controlling *M. vitrata* in the Mung bean field. The augmentative release was successful as *B. hebetor* has high rate of population growth, larval mortality can be increased by using effective release techniques.

## REFERENCES

1. Abdoodlunabi Bagheri, Majed Aksari Seyahoei, Yaghoub Fathipour, Maryam Famil, Fatemeh koohpayma, Akhtar Mohammadi- Rad and shabnam parichehreh (2019) Ecofriendly managing of *Helicoverpa armigera* in tomato field by releasing *Trichogramma evanescence* and *Habrobracon hebetor*. *J. Crop prot.* 8(1):11-19
2. Ba N. M., Baoua I. B., Kabore A, Amadou L, Oumarou N., Dabire Binso C. L. & Sanon A. (2014). Augmentative on-farm delivery methods for the parasitoid *Habrobracon hebetor* Say (Hymenoptera: Braconidae) to control the millet head miner *Heliocheilus albipunctella* (Lepidoptera: noctuidae) in Burkina Faso and Niger. *Bio control*, 59(6),689-696
3. Baoua I. B., Amadou L., Oumarou N., Payne W., Roberts J. D., Stefanova K., Nasen C., (2013) Estimating effect of augmentative biological control on grain yields from individual pearl millet heads. *J. ApplEntomol.* 1-28 138:281-288.
4. Don-Pedro KN, Level of parasitisation of *Maraca testulalis* Geyer (Lepidoptera: Pyralidae) larvae in early and late cowpea (*Vigna unguiculata*) cultivar (prima) in Nigeria, *Afr J Zool*, 97 (1983) 677. Adashkevich, B.P., Saidova, E. & Takanave , A. A. (1986). *Migration of Habrobracon Zashchita Rastenil*, 7, 35- 36.
5. Ghimire MN and Phillips TW. (2010) Suitability of Different lepidopteran host species for development of *Bracon hebetor* (Hymenoptera; Braconidae). *Environ Entomol*. 39: 449 - 458.
6. Mansion, H., Kumar, A and Jeengar, D.2022. Insect pest of Okra and their Management. *Vigyan Varta* 3(12):71-78



7. Ibrahim Boukary Baoua, Malick N. Ba, Laouali Amadou, Adama Kabore & Clementine L. Dabire-Binso (2018): Field dispersal of the parasitoid wasp *Habrobracon hebetor* (Hymenoptera; Braconidae) following augmentative release against the millet head miner *Heliocheilus albipunctella* (Lepidoptera : noctuidae ) in the sahel. Biocontrol Science and Technology. 108: 64-69.
8. Kumbhar T.T., A. S. Kokate and A.D. Dambre(1991) Studies on the varietal resistance in okra, Abelmoschus L. (Moench) to shoot and fruit borer , *Earias* spp. Maharashtra. J. Hortic., 5:78-82.
9. Laouali Amadou, Malik N.Ba Ibrahim Baoua Rangaswamy Muniappan (2019) Timing of releases of the parasitoid *Habrobracon hebetor* and numbers needed in augmentative biological control against the millet head miner *Heliocheilus albipunctella* (2019) Biocontrol 5:573-581.
10. Leila Nazarpour, Fatemeh Yarahmadi, Ali Rajabpour, Moosa Saber Efficacy of Argaceed Augmentative Release of Habrabracon hebetor say ( Hym Braconide ) for Biological control of *Helicoverpa armigera* ( Lepidoptera: Noctuidae)
11. Mame fatoumata Goudiaby, Ibrahima Sarr, N.B. Malick, Mbacke Sembene and Rangaswamy Muniappan (2019) Efficacy of augmentative release of the parasitoid wasp *Bracon hebetor* against the pearl head miner J. Biological control 33:185-192.
12. Mohapatra, S. D.; Duraimurugan, P. and Saxena H. (2008) Natural parasitization of *Maruca vitrata* (Geyer) by *Bracon hebetor*. Indian Institute of pulses Research, Kanpur. Pulses Newslett., 19 (4):1-5.
13. Sambathkumar S, Durairaj C, Mohankumar S, Preetha B, Aravntharaj, R, Ganapathy N, Spatial genetic variation in South Indian larval populations of legume pod borer, *Maruca vitrata* Geyer (Lepidoptera: Crambidae). Indian J Exp Biol, 57 (2019b) 923.
14. Sambathkumar S, Durairaj C, Mohankumar S, Preetha B, Aravntharaj R, Ganapathy N, Surendran R, Variation in the gut hydrolytic enzymes of Legume pod borer, *Maruca vitrata* (Fabricius) feeding on different pulses. Indian J Exp Biol, 57 (2019a) 239.
15. Souna DA, Bokonon-Ganta AH, Dannon EA, Imorou N, Agui B, Cusumano A, Srinivasan R, Pittendrigh B, Tamò M Volatiles from *Maruca vitrata* (Lepidoptera: Crambidae) host plants influence olfactory responses of the parasitoid *Therophilus javanus* Hymenoptera, Braconidae, Agathidinae. Biol Con, 130 (2019) 104

Table 1. Mean density of *M. vitrata* larvae

Plot No	7 st day	14 th day	21 th day	28 th day
Plot 1	3.4 ± 1.14	4.2 ± 1.92	5.6 ± 1.14	5.4 ± 1.14
Plot 2	4.6 ± 1.14	4.6 ± 1.67	4.4 ± 1.14	4.4 ± 1.67
Plot 3	3.6 ± 1.82	4.0 ± 1.28	5.4 ± 2.07	4.0 ± 1.58
Plot 4	3.2 ± 1.30	4.8 ± 1.79	4.6 ± 2.07	3.8 ± 1.48

Table 2. Parasitization percentages of *Bracon hebetor* to *M. vitrata* larvae

Plot No	7 st day	14 th day	21 th day	28 th day
Plot 1	47.8 ± 12.46	44.2 ± 7.50	56 ± 5.83	67.2 ± 4.66
Plot 2	51.8 ± 12.54	44.6 ± 7.80	54.4 ± 4.28	68 ± 24.28
Plot 3	41.2 ± 8.53	59.6 ± 9.61	58 ± 4.95	64 ± 11.40
Plot 4	48.6 ± 9.74	55.4 ± 21.57	60.4 ± 7.09	70.2 ± 17.22

Figure 1. Mean density of *M. vitrata* larvaeFigure 2. Parasitization percentage of *B. hebetor* to *M. vitrata*

## औरंगाबाद शहरातील पदव्युत्तर स्तरावरील शिक्षक व विद्यार्थ्यांचा संविधानातील मानवी अधिकार विषयक जागरूकतेचा अभ्यास

डॉ. घंडगे उम्बला यी

शिक्षणशास्त्र विभाग, डॉ. या. आ. म. वि., औरंगाबाद.

लोखंडे समता झाईकांत *(S. E. Lokhande)*.

संगोष्ठीक विद्यार्थी, शिक्षणशास्त्र विभाग, डॉ. या. आ. म. वि., औरंगाबाद.

### प्रस्तावना

भारत हा लोकशाहीप्रधान देश असून भारतीय राज्यघटनेनुसार लोकशहो तत्वावर आधारित नागरिकांना विशेष हक्क दिलेत. या मानवी अधिकारमुळे व्यक्ती नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाढू शकतो. लोकांतीला स्वताचा विकास साधव्यास प्रशिक्षण नापण्यासाठी हक्क आवश्यक असलात. भारताने २६ जानेवारी १९५० रोजी संविधानात नगूद लेल्याप्रमाणे मानवी हक्क जाहिरनाम्याचा स्विकार केला. १० डिसेंबर १९४८ रोजी संवृत राष्ट्रसंघाने दिलेल्या जाहिरनाम्यात तसे नमूद कर्ले की, जात कुलेहो राजकीय, सामाजिक, शैक्षणिक स्तरावर भेदभाव न करता शाळा, भावित्यालय, संस्था यांच्या माध्यमातृन समानता, स्वतंत्र्य, न्याय, अंधृता यांनुसार मानवी हक्ककांा प्रसार झाला फाहिने. कोणावरही अन्याय होऊ नव्ये करण, डॉ. आंबेडकर म्हणतात, "अन्याय करण्यान्यायरोध तो अन्याय निमुटपणे सहन करणारा हा तितकाच गुन्हगार असतो."

अन्याय सहन करण्यान्यायील प्रमूढ व्यापार अंशिक्षितपण्या, अशान, माणससंलेखा, लिंगभेद, बेकारी यासारखा समस्यांना आफून्या देशात ग्रासले आहे. या संकीर्णमध्यून त्याला बहेर काढण्यासाठी शिक्षण ही एक प्रेरक शक्ती ठरू शकते. करण "उपासामार्हे शरीरावे पोषण कर्मी झाल्यास माणूस हताकल होऊन अल्पालूपे होतो. तसेच, शिक्षणाच्या अभावी तो निवृद्ध रुहिल्यास निवृत्यापी हो दुसऱ्याच्या गुलाम बनतो," अशा या अशानाच्या अंधकारात दिलेला एडमिनिस्ट्रेशन व्यक्तीना गुणवत्तावधान शिक्षणाच्या माध्यमातृन समान जीवनाचे यथार्थ पोषण घावे यासाठी शिक्षणाच्या माध्यमातृन अधिकार विषयक जागीव जग्नव्यवहार होणे गरजेवे आहे. या मानवी अंधकारातील तही, मानवी नुच रुचवण्यास समान जीवनाचे यथार्थ पोषण करावे म्हणून शिक्षक महत्वपूर्ण भूमिका बनावतो यासाठी भावी समाज घटुविणाऱ्या शिक्षक प्रशिक्षणाव्यापारे स्वतः या इतरांच्या हक्कव्यवहल संवेदनशीलवृत्ती निर्माण करणे प्रशिक्षणाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थीक अडूचणी नागूद उपयोगाना सुविधांपे गरजेवे आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकाराचे संपूर्ण चक्रवर्तीत व लिखापाचा एकद घ्यास होता, तर्तु महजने भारतात नवीनीविरहित व वर्णविरहित समाजरचना निर्माण करणे, यासाठी त्यांनी संविधानाच्या माध्यमातृन जीवन जगण्याशी निगहीत हक्क कार्यक्रिया व समान केलेत. डॉ. आंबेडकरांनी लोकांना शिक्षण, संघटित व्या, संघर्ष करा असा मूलमंत्र दिला. शिक्षणाच्या माध्यमातृन लोकांनी संघटित होऊन आपल्यावर केला जाणारा अन्याय निमुटपणे सहन न करता पेटून उत्पण्याचे बळ त्यांनी संविधानातील मानवी हक्क विषयक कायद्यातृन दिले.

नव आधुनिकतेच्या व वेगाने बदलत्या परिस्थितीशी सुसंगत व शक्तीशाली विचार म्हणून मानवी हक्काता महत्व प्राप्त झाले. परंतु स्वामित्याची नाण अल्पातीला झाल्याच्यासून इतरांच्या हातांवरी यादगल्ली होताना दिशून आली, किंवृत्त गणूसच माणसाच्या स्वर्यसिद्ध अधिकाराचे असित्य नाकारू लागला, व्यक्तीकृत स्वातंत्र्य हिंगून घेताने जाऊ लागले, तेहा अशा परिस्थितीतून व्यक्तीने बाहेर काढण्यासाठी सामाजिक शेवणाविरुद्ध आवाज उत्पण्यासाठी व्यक्तीना शिक्षणाच्या माध्यमातृन, संशोधनाच्या माध्यमातृन क्षयरेतेविषयकज्ञान रक्कन देणे गरजेवे झाले व मानवी अधिकाराचे उत्तरांपन

## शिक्षक शिक्षण महाविद्यालयांचे उत्तरदायित्व, कामगिरी आणि आव्हाने

डॉ. सोबत्रुंडे रामता ऋषिकांत

संशोधक विद्यार्थी, विश्वकल्प विभाग,

डॉ. बाबासहाडे ऑफिचियल मराठवाडा

विद्यार्थी, औरंगाबाद.

(Dr. R. Lokhande)

### प्रारंभाग (Abstract) :

शिक्षण ही खंडव्यकाळीनातीरी चर्तमान काळातील केंद्रीय अद्वितीय गुणवण्युक्त होय. शिक्षण ही अखंड चालणारी प्रक्रिया असून शिक्षणाच्या माध्यमातृनुसारी व्यक्तिमत्त्वाचा सर्वोगीय विकास होणे गरजेचे आहे, कोणत्याही देशाची प्राज्ञी ही त्या देशाच्या शिक्षण प्रणालीवर अवलंबून असते.

काळाच्या बदलात्या प्रवाहात विद्यार्थ्यांचा विकास होणे, विविध माध्यमांद्वारे शिक्षणाची संघी उपलब्ध करून देणे, उत्तरादनक्षम नागरिक बनविणे व या ज्ञागतिकीकरणाच्या स्पष्टीत माणसूष्ठु नागण्यात पात्र बनविले हे आनंद्या शिक्षणापुढील प्रगृह्य आव्हान असून, लोकसाही, समाजावाद, स्वातंत्र्य मूल्यांची नववणूक हे धैर्य होय व हे धैर्य साध्य करावयाचे असेल तर शिक्षणात केवळ संज्ञातमक वाढ करून चालणार नाही तर गुणात्मक वाढ होणे देखील तेवढेच गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता आदीविषयात दंजेदार शिक्षण देखात शिक्षक महत्वपूर्ण भूमिका बनावतो, तेहा शिक्षण महाविद्यालयांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातृनुसार कृशल नेतृत्व निर्माण करणे, ज्ञान व चानुवंश याचा समवय साधणारे सुरक्षित नागरीक घडुविकासाची कामगिरी पार पाढावी लागणार आहे.

सदर संशोधनस्वर लेखात शिक्षक शिक्षण महाविद्यालयाची कामगिरी, उत्तरदायित्व व शिक्षक-शिक्षण महाविद्यालयपुढील आव्हाने यावर संक्षिप्त दृष्टिकोण टाकला आहे. जेणे कठन या क्षेत्रात असलेला समस्याचा आहोपळ होवून या आव्हानाना यशस्वीपणे सावोरे जावून शैक्षणिक गुणवत्ता आदीविषयात व शिक्षणाच्या दर्जा उच्चाविषयात निरिचतच कावळेशीर ठेले.

सदर संशोधनस्वर लेखात शिक्षक शिक्षण महाविद्यालयाचे उत्तरदायित्व, शिक्षक शिक्षण महाविद्यालयाच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी करावयाच्या कामगिरीची वर्णन विवेचन व सहायतेस्थितीत शिक्षक शिक्षण महाविद्यालयपुढील आव्हानांची वर्णन कले आहे.

### प्रस्तावना :

ज्ञानधिकृत समाज निर्माण करण्यादे मुळा व सामाजिकशाळी साधन महाजे शिक्षण होय. ज्ञानधिकृत समाज व ज्ञानावर अधिकारालोली अद्वितीयवस्था ही एकाविसाय्या शतकाची ओळख ठरत आहे. तसेच, शिक्षण महाजे विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित वर्तनवदल घटवून आणण्यासाठी दिला जानारा सहेतुक रोकाणिक अनुभव असे अपणास महाता येईल. विद्यार्थ्यांच्या सर्वोत्तम विकासासाठी शिक्षण प्रक्रियेतील विविध कौशले प्राप्त होण्यासाठी शिक्षकांना देण्यात येणारे शिक्षण महाजे व शिक्षक-शिक्षण असे आपण महाज शक्ती. शिक्षण ही प्रानवाची अद्वितीय निकटीची गरज बनवती आहे. आज समर्थेच मुग आहे असे संगतीकडे योगल जाऱी या जीववैदेशी स्पष्टीमध्ये टिकावयचे असेल तर आपल्याला सक्षम बनलं पर्याये जाऊ अविकल्पा. सक्षम अद्वितीयाचं काम शिक्षणाचे आहे, कोणत्याही देशाची प्राज्ञी ही शिक्षण देणाऱ्या व घेण्याच्या सामग्र्यावर आपण मोरीती असती. आपणास असे मणज्ञा येईल की, त्याच देशाची प्राज्ञी जास्त होईल ज्या देशातील शिक्षण पद्धती प्राणीपदावर असेल. भारतापुढे आज ही खारी समस्या आहे की शिक्षणाकडे आपण किंवा यांपीयांने पाहतो, या देशातील शिक्षण देणारे शिक्षक आज कोणत्या घटल्यावरी आहेत, जे महाविष्वालप हे शिक्षक तपार करतात ते कोणत्या स्थितीत आहेत. हे समजावून घेतल्यावर आपणास यासाठे वर्षांपूर्वीची आव्हानाना होईल. झालच्या घटील येईल दिल्या जाणाऱ्या शिक्षण-प्रशिक्षणाच्यांच्या शिक्षणाचा दर्जा, अंतरावात शिक्षकांचा अभाव, रोडावलेली विद्यार्थी संख्या, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भौतीक सुविधाचा अभाव अश्या एक ना. अनेक आव्हानाना व समस्याना आव्हान्या शिक्षक शिक्षण महाविद्यालयांना सामोरे याचे लागत आहे.

पूर्वी शिक्षक अध्यापन काळीपैला परिवर्त मानीत महाजून ते अध्यापनाची काम प्राग्माणिकमध्ये मनापासून कारित. अध्यापन ही एक सेवा आहे. असे समजून समाजामुख्यकर राष्ट्रप्रेमी समर्पित भावनेने अध्यापन करावती रसवारला झेंकून देत. औद्योगिकीकरणामुळे प्राप्तेच बाबोकडे आज फायदाच्या दृष्टिकोनातून पाहिले जाऊ. लागले. अध्यापनाला अविकल्पाचा दर्जा प्राप्त झाला. आज शासनाने शिक्षण हे सार्वत्रिक व सकारात्मक केले त्यामुळे ईशांगिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्याची संख्या बाढती पण ईशांगिक गुणात्मकता भाव ढासल्या लागली. यासाठी शिक्षकांपाच नक्कलीर ठरविले गेले व गुणात्मकता वाढीसाठी देखील शिक्षकालाच उत्तरदायी समजावै. एकंदरित साध्या शिक्षकांची गुणवत्ता बाढीची जवाबदारी येईल शिक्षक-शिक्षण महाविद्यालयाने स्थिकारती पाहीले व हि शिक्षक शिक्षण उत्तरदायित्वाची कल्पना जागमान्य केली गेली पाहिले या दृष्टिकोनातून प्रयत्नालित राहणे हे प्रत्येक शिक्षक शिक्षण महाविद्यालयाचे कात्राच आहे.

शिक्षक - शिक्षण महाविद्यालयाचे उत्तरदायित्व, कामगिरी आणि आव्हाने पुरीसतप्रमाणे -

अ) शिक्षक शिक्षण महाविद्यालयाचे उत्तरदायित्व :

## औरंगाबाद शहरातील बी. एड. प्रशिक्षणार्थी यांना ध्येय पूर्तीसाठी ३७ संबंधीत घटकांमुळे ताणतणाव व्यवस्थापनात योणाऱ्या अडचणीचा शोध एक अभ्यास

*(Dr. R. Lakshman)*  
लोखंडे समग्र शहरातील

संशोधक विद्यार्थी, शिफलशास्त्र विभाग, डॉ. ब. आ. म. वि., औरंगाबाद.

### सारांश

प्रिक्षण ही आजच्या काळातील अवयंत निकाढीची गरज आहे व प्रिक्षण सा समाजाचा जणा असल्यामुळे संपूर्ण समाजाची उभारणी करण्याचे महान कार्य प्रिक्षकांना करावण्याचे आहे. ज्याचे प्रिक्षण उत्तम असाव व्यक्ती संघर्ष दिक्षुन राहू शकतो. विविध क्षेत्रात निर्माण झालेल्या निक्षेपांमुळे मानवी व्यावहारील संकीर्णता बाबून असेहा ताणतणावास सामोरे जावे लागत आहे. यासव्यापी विद्यार्थी या प्रिक्षणाच्याना अनेक तऱ्ग निर्माण होण्याची कारणांने आहेत.

परस्पर नाते संबंध, यात प्रिक्षणाच्यांना संबंधीची धडपड, कौटुंबीक नजदीकान्या, येळेचे बदन, शैक्षणिक प्रवासी, धैर्य साध्य करण्याची धडपड उत्तम शैक्षणिक संपादनाकृ, कारकौदीतील स्पष्टीची भिती, समाजाची प्रतिक्षा, उच्चप्रतीचे राहणीमान, सुखसुविधा, संघर्ष टिकाण्यासाठी त्वाची असलेली अपूर्णी क्षमता, कमी अवश्यक साहाय्य, कराराज्यवस्था, निर्णय पंण्याची क्षमता. आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे निर्माण होणारा त्वाची असलेली अपूर्णी क्षमता, कमी अवश्यक साहाय्य, कराराज्यवस्था, निर्णय पंण्याची क्षमता. आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे निर्माण होणारा त्वाची असलेल्या ताण या सारांखा अनेक अडचणी या समस्यांना प्रासादेल्या ताणापीडी पाच संघीच्या विचारामुळे निर्माण झालेल्या ताणतणावातला सामोरे जावे लागते.

प्रस्तुत संशोधनामुळे यी एड. प्रशिक्षणाच्यांना ताणतणाव निर्माण होण्याची कराणे कोणतो, त्वास संवयेता घटक कोणते, ताणामुळे निर्माण होण्याच्या अडचणी यांचा शोध घेवून त्यासंबंधी उपायोजना सुखिणीं या संशोधनामधून लक्षात येतील. धैर्य पूर्णसंबंधीत संघर्षाची भिती, निर्माण होण्याच्या अवश्यक संपादनाकृ शैक्षणिक उपक्रम, संख्याशास्त्र, परीक्षेप्री भीती, शिक्षक महाविद्यालयातील धैर्य, यापेक्षी कोणत्या पठकर्णाचा ताण येतो हे माहिती होण्या शकेल.

ताणामुळे त्वांना पारिस्थितीकी समायोजन साधण्यास ऐण्याचा अडचणीया शोध घेता येईल. जसे, वीद्याव्यांना शैक्षणीया उपक्रम पूर्ण करतांना येणाऱ्या अडचणी उदा सराजनाड, छात्रसंबळात इत्यादी, राग, भीतीची भावना निर्माण होणे, आहाराज्यवस्थाची कमी, यापेक्षी कोणत्या गोष्टीमुळे अतिरीक्षत ताण येतो हे समन्वून त्याविषयी प्रिक्षकांचे, पालकांचे, विद्यार्थ्यांचे उद्योगन कराणे शक्य होईल प्रशिक्षणाच्यांना विविध क्षेत्रात असलेल्या शैक्षणिक संधीची जाग कढून देता येईल.

या सारांखा अडचणीवर मात करण्यासाठी ताण निक्षेपात तेकण्याचा मार्ग सूचीकरा येईल. विद्याव्यांने येळेचे समावेशन कसे सापावे हे सूचीकरा येईल. त्वां कमी करण्यास कोणत्या बाबी करल्यात हे सूचीकरा येईल. प्रस्तुत संशोधनात संशोधकाने औरंगाबाद शहरात बी.एड. प्रशिक्षणाच्या अधीक्ष ५ बी.एड. महाविद्यालयातील प्रत्येकी २० यांद्रमाने लिहाऱ्याची न्यादां म्हणून निवड केली आहे. प्रस्तुत संशोधनासाठी न्यादरी संख्या ही १०० आहे. निवडलेल्या न्यादरी विद्यार्थ्यांकदून प्रशिक्षणावली भरवू घेण्यात आली. त्याच्याप्रमाणे १०० बी.एड. प्रशिक्षणाच्यांना शिक्षकांविणारे शिक्षक प्रत्येक महाविद्यालयातील ५ प्रशिक्षक निवडून त्याविष्याकडून प्रस्तुतवाली भरून घेण्यात आली.

"भारतीय समाज : प्रश्न, समस्या आणि परिवर्तन" - १५६

## ५. ख्री शिक्षणाचा विकास व महत्त्व एक शैक्षणिक अभ्यास

डॉ. रोहिणी नामदेव उद्धासने  
प्राचार्य, आकाशाहेब काळडे शिक्षणाचालय, शेवगाव, जि. नाश.

### प्रस्तावना

पाराताच्या सामाजिक-आर्थिक विकासात भविता शिक्षणाचा मोठा याटा आहे. ब्रिटीश राजवटीच्या शेवटी शिक्षांमध्ये साक्षरतेचे प्रमाण १२% होते. सरकार आणि संपूर्णांच्या साताच्या घटिव्यामुळे, याहितांच्या साक्षरतोच्या टक्केवारीत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. महिलांनो पुरुषांमध्ये शिक्षणात समान संघी दिली पाहिजे आणि त्यांना कोणताही विकास कार्यापासून अतिप्रत ठेवले नाही पाहिजे. यासाठी अनेक योग समावयुक्तकांनो समजाती स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन,

स्त्री शिक्षणाची मुहूर्तगेड रोवती.

"मणिसाच्या जगण्याचा खारखुरा अर्थ म्हणजे शिक्षण होय." शिक्षण म्हणजे आयुष्य जीवनात शिकवणारा मार्ग आहे. सुरुवातीच्या काळामध्ये तर शिक्षणात अंतिशय कपी दर्ज होता तसेच मुलींना तर शालेव शिक्षणाचा अधिकार हो दिलेला नव्हता. मुलींच्या शिक्षणासाठी "ज्योतिंज फुले" व "सवितीवाई फुले" यांनी मुलींनो शिक्षण घावे यासाठी समाजाविरुद्ध त्यांनी लढा दिला. व युने १८५१ रोजी गुलीसाठी रक्की राज्य काढाकात आली. ख्रीच्या अविकाशातील सर्वांगीण विकास करायचा असेल तर स्त्री शिक्षण महत्त्वाचे आहे.

स्त्री शिक्षणाचे महत्त्व आला सर्वेनाम्य झाले आहे स्त्री शिक्षणाचा प्रसार व इचार काढा म्हणून केंद्रशासन, गण्यशासन व अन्य संस्था, संघटना सर्व स्तरांवर प्रयत्न यातू आहेत. भारतात स्त्री शिक्षणे गृहीत मानसे जाता नव्हते. शिक्षणावर शिक्षणाच्या बाबतीत अनेक अन्याय केले गेते. गिरियांगी फक्त यूल आणि यूल मांसाच्याले पाहिजे असू असू समजात भावना होती. परंतु ही भावना समाजातून आला तुफ फाकली आहे. आज प्रत्येक स्त्री ही हक्काने, नायाने, अभिनवाने शिक्षण पेत आहे. शिक्षणाने महिला साक्षर आणि सुझ झाल्या. पूर्वीच्या काळापासून जो एक पायंडा रोपला गेता होता को, स्त्रीने या सोभाज्याचे आणि पुरुषांने बाहेरीत काम करून घर चलावाकावे, तो बिद्याच्या शिक्षण चलावीमुळे मोहीत काढता गेला.

भारतात १९७५ नंतर स्त्री संघटनांच्या कृतिशील चलवलीना प्रारंभ झाला. आजही काही ठिकाणी मुलींच्या शिक्षणासाठी पालक नकाराती असतात. दहावो शिक्षण झाले को तिचे तप्त करून करून देतात. परंतु पुढे तिता कूटुंबिक उद्याला सामोरी जावे लागते, कारण ती स्वतःच्या शायावर उभी नसते, स्वतः नसते, स्त्री सक्षम होते ती शिक्षणाने म्हणून स्त्रीला जर शिक्षणाची संघी मिळाली तर कूटुंबाला त्याचा आर्थिक स्थान होतो याच, त्याच घण्टील स्त्री शिक्षणाने नसेल, तिता लिहिता वाचता येत नसेल तर त्यांचे नुकसान हे त्या स्त्री चर्येवर इतर सदस्यांचे देखाव होते. त्या स्त्रीला जर शिक्षणाची संघी मिळाली

तर तिच्छा बोवर संपूर्ण कुटुंब शिक्षित होईल. भारतातील शिक्षित स्त्री ही नव्या कल्पाती निवात गरज आहे. स्त्री शिक्षणाचे नाही, ती सासरच झाली नाही तर आपला देश विसर्जित होणार नाही.

#### ठिकाणे

१. भारतातील स्त्री शिक्षणाचा अभ्यास करणे.
२. शिक्षणाच्या माध्यमातून खोर्याचा सर्वांगिण विकास करणे.
३. शिक्षणाद्वारे स्त्रीयांनमध्ये आत्मविश्वास आणि आत्मसम्मान निर्माण करणे.
४. आमीण भागातील स्त्री शिक्षणाचे प्रभाण नाढविणे.
५. शिक्षणाद्वारे स्त्रीयांना प्रगतीशील व आत्मनिर्भर बनविणे.
६. स्त्री-शिक्षणाच्या माध्यमातून अनिष्ट रुदी एरंपरा व अत्याचार यांना वाचा फोडणे.
७. विकासाच्या प्रक्रियेत पुरुषांबोवर स्त्रीयांना सक्रिय सहभाग वाढविणे.

शिक्षण हे मानवी जीवनात परिवर्तनासाठी अत्यंत महत्वाचे साधन आहे. विकासाच्या बाबतीत विचार केला तर स्त्री शिक्षणाचा विकास हे महत्वाचे आहे. आज संपूर्ण जगत खिंचांगी विविध क्षेत्रात आपली कामगिरी बजावली आहे. शिक्षण फक्त नोकरी करण्याच्या उद्देशाने दायचे नमून आपण प्रगतिशील आणि आत्मनिर्भर बनवणे पाहिजे म्हणून द्यायला हवे. शिक्षित असणे म्हणजे जीवनाचा एक नवा मार्ग अवलंबणे, मुलीमध्ये शिक्षण विषयक जागृती, सकारात्मक दृष्टिकोन विकासे घरजेवे आहे. जोपर्यंत स्त्री शिक्षत नाही, तोपर्यंत कुटुंबावर यांगले संस्कार होनार नाहीत. आणि त्यांचे समाजावरही दूरगामी परिणाम होतात. याची प्रविती आपल्याला येत आहे. आजकल खिंचावर ते अत्याचार होत आहेत, त्यावर 'स्त्री शिक्षण' हात उपाय आहे. शिक्षणातील स्त्री स्वावलंबी, घाडसो बनती तर ती महाजासहजी अत्याचाराला बद्दी पडणार नाही.

देशाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी स्त्री शिक्षण अत्यंत आवश्यक आहे. स्त्री-पुरुष नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यानुके देशाच्या विकासात सहभागी होण्याची संधी पुरुषांप्रमाणे स्त्रीला मिळाली पाहिजे. प्रत्येक मुलाला त्याचा / तिचा पहिला एडा आईच्या माध्यमातून मिळतो. त्यामुळे आईसाठी शिक्षित असणे खूप महत्वाचे आहे. एक सो आयुष्यभर मुलगा, बहीण पत्नी आणि आई अशा अनेक पात्रांची भूमिका पार पाडते. कोणत्याही नाते संबंधात अडकण्यापूर्वी, प्रथम ती स्वतंत्र देशाची स्वतंत्र नागरिक आहे. आणि तिला पुरुषांप्रमाणे सर्व अधिकार आहेत. त्यांना जीवनाच्या सर्व क्षेत्रात चांगले कार्य करण्यासाठी योग्य शिक्षण मिळण्याचा अधिकार आहे.

आमीण भागात स्त्री शिक्षणाचे प्रभाण करणे आहे. मुलांच्या दुलनेत करणे मुली शाळेत जातात आणि गुलीमध्ये गळतीचे प्रभाण चिंताजनक आहे. मुलीना शाळेला प्रवेश करण्यासाठी अनेक अडघळ्यांना तोड द्यावे लागते. उदा. पालकांची शाळेवहिल उदासिनता, मुलीना शाळेत जाऊना मनाई, शाळा दूर असणे, घरातील आर्थिक परिस्थिती असे अनेक घटक शाळेसाठी बाधक ठरतात.

स्त्री शिक्षणाचे अनेक फायदे आहेत. शिक्षण प्राप्त करून स्त्री मध्ये आत्मविश्वास आणि आत्मसम्मान निर्माण होतो. याशिवाय महिलांना शिक्षित केल्यावर कुटुंबातील त्यांने फायदे होतात. शिक्षित महिला नोकरी करून आपल्या कुटुंबाला आर्थिक

मदत कर शकते, शिक्षकों स्त्री आपल्या मुलांना कधीही अशिक्षित रहू देणार नाही. लहानपणावासूनच ती आपल्या बालापण्ये मदगुणांचा संचार करेत, खण्डनच विकासात्तर्वा प्रक्रियेत उलगांबदेवर वियांचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे.

#### १. सामाजिक विकास

भारतीय समाजातील अनेक सामाजिकांनी या कामगारांनी महिलांना शिक्षित करणे हे सर्वांत मोठा विकास समजाता जाईत. हुंडा प्रश्ना, स्त्री बुजळत्या आणि कागाळा ठिकाणी होणारा छढ, इ. एक सुशिक्षित लोक बदल घडवू शकते. अन्यायास वाचा फोटोव्यवा तर स्त्री संस्करण अपली चाहीले, हा सदृश्यप्रकार गिला शिक्षणामुळे ये निकलते.

#### २. आर्थिक विकास

महिलांना शिक्षित केल्याने निष्ठित देशाचा आर्थिक विकास होईत. अशिक्षित महिला कार्यरातीमध्ये मार्गदर्शन होतोला.

#### ३. आर्थिक मदत

एक सुशिक्षित महिला तिच्या कुटुंबाच्या आणि नोंदेवाईकांच्या गरजांसाठी आर्थिक मदत करेत. दोन कानूनाते पातक मुलांच्या वाढीच्या वांगल्या संपर्की तसेच फुटुंबाबे उच्च गोपनीयानन प्रदान करतात.

#### ४. सामाजिक ओळख

सुशिक्षित विद्या असलेल्या कुटुंबाला योगला सामाजिक दर्वा निक्को आणि त्यांना इतरांपेशा जास्त सम्बन्ध दिल जाते. एक सुशिक्षित स्त्री समाजात योग्य गेलोने यांनो आणि कुटुंबात गौरव निकलून देते.

#### ५. आरोग्य आणि स्वच्छता

एक सुशिक्षित स्त्री तिच्या कुटुंभासाठी अनांतरेष्यांने खोके ओळखाते आणि त्यांना कसे सांभारी जावे हे तिता भाहीत असते. स्वच्छतेबदल आपल्या मुलांना कुटुंबाला आवश्यक ठेवते. आपल्या मुलांना योगले आणि वाईट पातनरोगण कसे करावे हे भाहीत आहे.

“सुदृढ शरीगत सुदृढ मन असणाऱ्या माणपे निर्माण करणे हे शिक्षणानेव साध्य होते.”  
 परिवर्तनाची मूलभूत आवश्यकता स्त्री विद्यागांधीय आहे कारण विद्या बदलत्यानंतर पुरुष आणि समाजापाये आपेक्षा आप बदल घडवू येते. महालय मांसधोरी महाले आहें की, स्त्री विकास ही समाजाची मूलभूत आवश्यकता आहे. विवरण्यांची जोपर्यंत सुधारणा होणार नाही तोपर्यंत कुटुंबाचा व समाजाची सुधारणा होणार नाही. कारण शिक्षणाने शिक्षांना स्वतंत्र, आर्थिक निर्णय, सामाजिक निर्णयाची पातक्य उंचावेत आणि सांस्कृतिक सत्र व पर्याप्त ठंडावित्या जातोल हे सगळे विद्यांच्या शिक्षणाने शक्य होईत.

शिक्षकेतूं स्त्री आपल्या मुलांना कधीही अशिक्षित रहू देणार नाही. लहानपणा पासूनच ती आपल्या बालापण्ये मदगुणांचा संचार करेत. आज आपल्या भारत देश हा स्त्री शिक्षणात नियम झाती करत आहे. भारताचा इतिहास अमेह शूद्धवार महिलांनी भरलेला आहे. घरातील मुली चुलीचामून बाहेर निघून अवसाय, सहित, वशासन, खेळीस, झेंव, थेळ इ. योगांपाये घडिलापुढे आल्या आहेत. स्त्री शिक्षणामुळे गांधीजी गांधीजी परिवर्तने होत्या दिसून येत आहे.

आजव्या स्त्री सर्वच हेचाच कार्य करताना दिसून येत आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेण्याचा मुली असोत. गृहीणी असोत किंवा नोकी करण्याचा व्यवसाय करण्याचा भरा. अमो इतेक मी आपल्या हेचात खरेव योगदान देत आहे. आज शिक्षणासोबत स्त्रीयां आधुनिक तंत्रज्ञानान्वय वापर करीत आहे, या आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रारम्भावून सर्व च्या ज्यक्तिमानाचे विकासाही कीरत आहे.

परंतु आजही प्रामोळ, आदिकाळी, नक्तव्यात भागातील स्त्रीया आपल्या स्वाहंकारी सर्वत: सख्यन नाहीत. शिक्षणाचासून आजही विविध दिसून येत आहेत. तो निरन्तरीय मानसिकता बदलण्यासाठी पुढांनी स्त्री शिक्षणाच्या प्रारम्भावून त्यांना स्वपर्ण, सख्य असत्याची जणीव करून देणे अवश्यक आहे.

#### विषयार्थ

स्त्री सवलीकरण, स्त्री नक्तव्यीकरण व स्त्री शुरुवातीसाठी स्त्री शिक्षण अवृत्त महत्वाचे आहे. पुढांच्यो मजेवृती बदलावी पाहिजे. स्त्री-पुरुष सम्बन्धाते तत्त्व त्यांच्यामनावर नियंत्रणासाठी विविध उपक्रम एवजिले पाहिजे. स्त्रियाचा विकास होईदाऱ्याचे शियांकारील अनिह रुदी परंपराचे ओळे नष्ट केले याहीते.

श्रीराम व्याख्यापासून स्त्रीयांनु दुर्घट्या स्वाजन दिल्या गेले आहे. स्त्री आणि पुरुष द्वांच्यात नेहमीच घेदभाव केला गेला आहे. आजही काही प्रामोळ भागात ही विरोधातील दिसून येते, म्हणून स्वाजप्तप्रबोधनावून विविध उपक्रमाद्वारे स्त्री-शिक्षणाचे महत्व समजावून सांगेचे नक्तव्य दिलेल. शाही भागात आजव्या स्त्री सर्वच हेचात कार्य करताना दिसून येत आहे. आजत्या हेचात भरेव योगदान देता असताना दिसून येत आहे. शियांका सर्वांगीण विकास होईदाऱ्यासाठी त्यांना शिक्षण देणे मात्रावाच आहे. तरच 'स्त्री' चा सर्वांगीण विकास होईत, आणि प्रगत देश बनवण्यास सहभाग तीनेत.

#### संदर्भ

१. स्त्री शिक्षणाची वाटवात - बाबर साहेबिनी
२. शहीदा सवलीकरण - डॉ. संभावनी देलवर
३. शालौप स्त्री जीवन - डॉ. पांडीत तोंडा.
४. स्त्री शिक्षणाची वाटवात - डॉ. एम-एन बांडे.
५. शहीदांचे शिक्षण सापरंवा व उपाय - सुलक्षणांड.
६. स्त्री शिक्षणाचा मंशर्व - चंद्राल विलोप.
७. स्त्री-पुरुष चलवळ - डॉ. लंजियार.
८. आजव्या शिक्षण / आजव्या समाज कृतिं, विचेतन.
९. Women Empowerment in India-D.S. Khan.

## १३. शैक्षणिक सुधारणेत गाहिती तंत्रज्ञानाचा वापर : एक शैक्षणिक अभ्यास

दा. रोहिदास नामदेव उद्यमले

प्राचार्य, आचार्यालय विद्यालय, शेवगाव, जि. नार.

### प्रस्तावना

आजचे युग हे जागतिकीकरणाने आहे. जगतिकीकरण ही ठळकपणे पुढे येणारी अपरिहार्य घटनुमिती निर्माण झाली आहे. कुठल्याही देशाची इच्छा काहीही असो. त्यांना जागतिकीकरणात सामील क्वावेच लागते आहे. जागतिकीकरणाचे दोन ठळक परिणाम आहेत. त्यामुळे जगातील सर्व देशांना एकमेकांशी सहकार्य करावे लागते आहे. परंतु त्याचसोबत ते जगाचे दोन भागात विभाजन करते आहे. जागतिकीकरणामुळे जगातील देशांमध्ये आणि प्रत्येक देशात सुध्या, आर्थिक दरी नंदिकवतेच. यानवाच्या प्रगतीचाचे जागतिकीकरण हे यात्राचे यारण आहेच. पण त्यामुळे संपूर्ण मानव समृद्धीत एक दरी सुध्या निर्माण झालेली आहे. जसे काही लोकांना संगणक व महाजल (Internet or Web) उपलब्ध आहेत. आणि वापरता येतात. तरंवर बहुतेक लोकांना अजूनही संगणक व महाजल उपलब्ध नाहीत किंवा वापरता येत नाही. यालाच "Digital Divide" असे म्हणतात.

आधुनिक काळात तंत्रज्ञानात द्वासेली अर्बंड प्रगती हे जागतिकरणाचे प्रमुख कारण आहे. द्वा प्रगतीमुळे आपले संटूऱ भागांचिक जीवन सुध्या ढवळून निघत आहे. तंत्रज्ञानातील प्रगती "Digital Divide" च्या दोन्ही बाजूला प्रचंड बदल घडवते आहे. युन्या रोजगार संघी नामशेष होत आहेत. महाजलावावर होणारा हा परिणाम कधी कधी भयावह वाटावा एवढा मोठा आहे.

आज तंत्रज्ञान जीवनातील अन्येक अंग व्यापत आहे, तंत्रज्ञानाचा शिक्षण प्रणालीत फार मोठा शिरकत उगदो आतापर्यंत तरी झालेला नक्ता. भुद्राण तंत्रज्ञान नंतर जवळ जवळ गेल्या ५०० वर्षांपासून आपल्या शिक्षणप्रणालीने कुठल्याहो महत्वाच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर काढसा आतमात केलेला नाही. परंतु संगणक महाजाताच्या (Internet or Web) निर्विती नेत्र मात्र आता शिक्षण प्रणालीत देखाल आमुलाच बदल होण्यास सुरवात झालेली आहे.

शैक्षणिक तंत्रज्ञान हे शास्त्रीय शानने मुनियोजित उपयोजन आहे. अध्ययन, अभ्यासन व प्रशिक्षण यांची परिणामकाळीत वाढवून विकास साधणारी उपयोजित शास्त्रा आहे. शैक्षणिक तंत्रज्ञान आधुनिक कौशलचे आणि तंत्रांच्या शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या आवश्यकतांशी संबंधित आहे. गायध्ये गायध्ये आणि पद्धतीच्या हाताळणीहारे शिक्षणाची सुविधा यांचा समर्वेश होतो. कारण हे शिक्षणाप्रयोग शिक्षणाची सुविधा गरजावूच्या पूर्तीसाठी लागणाऱ्या आधुनिक

तंत्रज्ञान अणि कौशल्यांशी शिक्षणिक तंत्रज्ञानाचा गंभीर आहे. यामध्ये अध्ययन प्रक्रियेता सहज सोपी बनविणे मात्राती वर्धावी साधानांचा उपयोग करणे व अध्ययन वार्तिभ्योवर निवंत्रण देवणे याही गोटीचा समावेश होतो.

#### ख्यालाचा

##### तंत्रज्ञान

माहिती तंत्रज्ञान (IT) म्हणजे गंगाजल, एटोरेज, नेटवर्किंग आणि इतर भौतिक उपकरणे पायाभूत सुनिधा आणि इलेक्ट्रॉनिक डेटा आणि फॉर्म तथार करणे संगित करणे, मुराखित करणे आणि देवाणधेवाण करण्याची प्रक्रिया.

#### उद्दिष्टे

१. शिक्षणप्रणालीत माहिती तंत्रज्ञानाचा वापर आणि महत्त्व जाणून घेणे.
२. शिक्षणाचा दर्जा सुधारणा दर्जेवर आणुनिक शिक्षण देणे.
३. अध्ययन अध्यापनपद्धती सुकर आणि प्रभावी करणे.
४. उच्च शिक्षणातील संशोधन प्रभावी व उपयोगी होण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या साधाणाचा वापर करणे.
५. शैक्षणिक नियोजन प्रशासन व व्यवस्थापन सुलभ करणे.
६. शिक्षक, विद्यार्थी यांच्यात गुणवत्ता व शैक्षणिक दर्जा उंचावणे.

#### शैक्षणिक सुधारणेत माहिती व तंत्रज्ञानाचा वापर व महत्त्व

माहिती तंत्रज्ञानाचा वापर मानवाच्या फलेक क्षेत्रात वाढत आहे. माहिती तंत्रज्ञानाचा म्हणजे माहिती तंत्रज्ञान अर्थात प्रकारचे तंत्रज्ञान आहे, ज्ञानमध्ये वेगवेगळ्या भागांपातून विळणारे माहिती गोटा केली जाते पुढील त्याचे प्रक्षेपण केले जाने यातून विळणारे माहिती ज्ञान, संदर्भ यांचा इतर दोषात वापर केला जातो. विश्लेषण, तुलना करणे, सहाय्यक साधन इत्यादी स्वरूपात वापर करून ज्ञानार्जन करण्यासाठी व अडून्यां सोडविषयासाठी वापर केला जातो. त्याला माहिती तंत्रज्ञान म्हणतात. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजे (ICT) माहितीची प्रभावीपणे व वेगाने केलेली देवाण घेवाण होय. बदलत्या काळानंगेवर शिक्षण हे मानसशास्त्र व माहिती तंत्रज्ञानामुळे बदलत गेले आहे. गेल्या शंभर वर्षात मानवाने माहिती संप्रेषण तंत्रज्ञानात केलेला प्रगती व पुढे संगणक व इंटरनेटच्या मदतीने माहितीचा झालेला विस्फोट यामुळे मानवाचे संपूर्ण जीवनच बदलून टाकले आहे. औपचारिक पुस्तकी शिक्षणाबरोबर अनौपचारिक शिक्षणाचे महत्त्व वाढले. या ओषधाने अशा प्रकाराचे शिक्षण देणारी साधने ही वापरात येत नेही. चर्तवानपत्रे, पुस्तके यांची जागा रोडिंग, दूरदर्शन, यांनी घेतली व आता यांची जागा ही इंटरनेट व इतर माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाशी संबंधित साधनांनी जागा घेतली आहे. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान हे केवळ वर्गाविहीर वापरत येणारे साधन न राहता याचा शिरकाव वर्गात मुद्दा झाला. मुलांच्या पाटी-पुस्तकापासून ते शिक्षकाच्या खादू-फलघार्घरात व साध्या वर्गापासून ते वरच्युअल क्लास, एम -लर्निंग पर्सॉल बदलत आहे. प्रवेशासाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा आता इतिहासात जपा होत आहेत. शिक्षणाचा दर्जा उंगलांगासाठी पांगली संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षणाचे प्रत्येक क्षेत्र प्रभावी बनविले जाऊ शकते. अध्यापनाच्या पद्धती, शैक्षणिक, शिक्षणाते प्रशासन, नियोजन व व्यवस्थापन इत्यादीमध्ये माहिती

तंत्रज्ञान उपयोगी पदू शकते. शिक्षण हे उलझ प्रकाराचा अनुभव देणारे असावे तागते वापर्ये माहिती तंत्रज्ञान महत्वाची अवृत्ती चाचवू शकतो. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची कारेक्टिंग, इ. आधुनिक हेच अहेत. पारंपारिक रूपाभ्ये प्रामुख्याने छांचात मानवी यापर्ये पुस्तके, संदर्भ इय, कर्तव्यांपत्रे, मानके इ. मानवीचा समावेश होतो. पाठ शिक्षिताना वापरली जाणवी ई-डायरिक सापने डॉट, खार्ट, चित्र, माईल, पोस्टर इ. परंपरागत माहिती तंत्रज्ञानाची सापने आहेत. तसेच रेडओ, टेपरेकॉर्डर, दूरदर्शन, सिनेमा, ओफरहेड प्रोजेक्टर, शिक्षण मशीन यांचा दर्शनागत माध्यमात मापावेश होतो.

माहिती तंत्रज्ञानाच्या आधुनिक हफ्ता प्रामुख्याने डिजिटल कंमेंग, वर्सनल, कम्प्यूटर, संपर्टीय, नेटवर्क, टालेट, स्मार्टफोन, डिजिटल बोर्ड, video Text, Audio Text, Virtual Class, video Conference, Digital Library, E-Book, & Web Camera, PPT, इ. ई-डायरिक माध्यमाच्या वापर केला जात आहे. खारीत योनी प्रकाराची मापने माहितीचे, संदर्भाचे देवाण फैक्टर करत्यासाठी शिक्षणाशीकाळ वेगवेगळ्या घटकांमध्ये वापरली जातात. विद्यार्थी, शिक्षक, संस्थापक व शासन यांच्यातील परम्परा संप्रेषण आहुतीच. माहिती तंत्रज्ञानाच्या विविध साधनांमुळे प्रभावी होत आहे. यालाच शिक्षणातील आधुनिकीकरण असे महणतात. माहिती तंत्रज्ञानाच्या विविध साधनांमुळे शिक्षणातील महत्वाच्या गुंडांल घटकांमध्ये सुपारणा होऊ शकतील.

#### अभ्यासक्रम

अभ्यासक्रम म्हणजे नियोजित ई-डायरिक माहितीची वा आराखडा असतो. यामुळे शिक्षण प्रक्रिया व्यवस्थित रूपात चालू शकते. मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून अनुभव आवृत्ति शिक्षण हे उत्तम असते तर असे अनुभव देण्यारा अभ्यासक्रम शिक्षिताना शिक्षक माहिती तंत्रज्ञानाच्या विविध साधनांच्या वापर करू शकतील असा आशय निवडत्यास शिक्षण चांगल्या पद्धतीने दिले जाऊ शकते. माहिती तंत्रज्ञानाचा एकतर्ता वापर विद्यार्थ्यांसाठी फारसा उपयोगी होताना दिसत नाही. विशेष करून खालील वर्गात याचा एकतर्ता वापर होताना दिसतो. अभ्यासक्रमात माहिती तंत्रज्ञानाचा वापर पुढीलप्रमाणे केल्यास विद्यार्थ्यांना जास्त उपयोगी ठरेल.

१. अभ्यासनात चित्रे, नक्काश मॉडेल किंवा प्रतिकूली यांचा जास्तीत जास्त वापर होईल असा अभ्यासक्रम ठरविण्यात याचा,
२. विद्यार्थ्यांना अभ्यासन अनुभव देण्यासाठी गुढ्रित घनी फिली-घिरफिली घनी चिऱफिलीचा वापर करण्याचोरु अभ्यासक्रम उपयोगात आणावा,
३. अभ्यासन अनुभवाचा दर्जा सुपारण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःप्रयत्न करावेत असा आशय अभ्यासक्रमात असावा,
४. अभ्यासन करताना विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रे, रेडओ, दूरदर्शन या माध्यमातून माहिती गोळा करून अनुभव मिळवतील असाच अभ्यासक्रम निर्धारित करण्यात याचा.

#### अभ्यासन घटकी

भारतात शिक्षणाची उजवल परंपरा नाहीतरी आहे. एकेकाढी तक्रातीला व नालंदा सारख्या विश्वविद्यालयांमध्ये जगातील शिक्षणाची होती. परंतु नंतरच्या काळात पाठीय असामान्याच्यांनी भारतीय शिक्षण अव्यवस्था मोडून काढली. चरोच तर्चे शाळीकथ्ये परंपरारिक असामान्याच्या पद्धतीना घासा देण लागत आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या शिक्षणात वापर वाढाल्यामुळे शिक्षण हे आधुनिक होऊ लागले, ऐफिझो, दूरदर्शन, इंटरनेट यांचा वापर काढत आहे. परंतु प्राथमिक व माध्यमिक शिक्षणात या साधनांचा वापर समाप्तनकारक नाही, ही साधने नामांदग्यामातील शिक्षकांना अडचणी येतात, त्यांना योग्य ते प्रशिक्षण वितरण नक्की. यासाठी लागण्हात्या मूलभूत सुविधांची कागाजाता दिसून येते. शहरांच्ये व काही खाजगी शाळींत पारंपरिक फळ्यांची जागा स्टार्ट स्कॉल ने येतलेली आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापरकरण घेऊन शिक्षण, कृती आधारित शिक्षण, महकागाळाकृ शिक्षण, एकल्य यासारख्या अनुभव देणाऱ्या असामान्याच्या पद्धती उपयोगात आणल्याचा शिक्षण खेळात नव्यकीन सुधारणा होतोल.

### मूल्यमापन

मूल्यमापन हा नेहमीच वाक्यात गुण उत्तरात आहे. पारदर्शकता, सुगमता, पैशानिकता यासारखी गुणवैशिष्ट्ये दर्जेदार मूल्यमापनात असावी लागतात. उच्चशिक्षणात व स्पष्ट परीक्षात ही गुणवैशिष्ट्ये दिसून येतात. परंतु प्राथमिक व माध्यमिक शिक्षणात व काही प्रभाण्डात उच्चशिक्षणात यांची कमतरता दिसून येते. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पूऱ्याकृत्यात पुढीलप्रमाणे सुधारणा केल्या जाऊ शकतात.

१. आणा शिक्षणाचे मूल्यांकन करताना कौशल्याबर आधारित व विषयज्ञानावर आधारित असावे. विषयज्ञान ते वस्तुनिष्ठ परीक्षांच्या आवारे तपासले जावे व यात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा.
२. परिशांची रचना सी स्पष्ट परीक्षांच्या धर्तीवर करून याची विद्यार्थ्यांना उत्तरप्रिकेची कार्यन प्रत ताबडीने देणात याची यासुके विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य मूल्यांकन करण्याची संभोग मिळेली.
३. मूल्यांकनात होणारे गैरकार ही नित्याचीच वाब झालेली आहे. प्रश्नपत्रिका फोडणे, कॉपी करणे यावर नियंत्रण मिळविण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून याचा परिशेच्या अगोदर बोस ते तीस मिनिटे अगोदर इंटर्न (online) च्या मदताने प्रश्न प्रिक्वा परिशेच्या केंद्रावर पाठविणे.
४. परिशेच्यी आवेदनपत्रे, परिशेच्ये वेळापत्र, प्रवेशपत्र, निकाल इ. करिता विद्यार्थ्यांना सोयीस्कर होईल.

### शैक्षणिक संशोधनात माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग

शैक्षणिक संशोधनाने शिक्षणाच्या येणवेगळ्या क्षेत्रातील अडचणी वर उपाय शोधण्याचे कार्य केले आते. उच्चशिक्षणातील केले जाणारे संशोधन प्रभागांनी व उपयोगी होण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा महणजेच संगणक, इंटरनेट इ. आधुनिक साधनांचा वापर करायला हया. विद्यार्थींचे अनुदान आयोगाने (UGC) आपल्या वेबसाईट [www.Inflibnet.ac.in](http://www.Inflibnet.ac.in) च्या माध्यमातून आजपर्यंत झालेल्या संशोधनांनी माहिती उपलब्ध करून दिलेली आहे.

### शैक्षणिक नियोजन, प्रशासन व अवस्थापनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर

शिक्षण मंडळीने नियोजित, प्रशासन व व्यवस्थापन का प्रशासनीय बाबू आहेत. प्रशासन जा द्वा व उक्तीने अमेल संघर्ष शिक्षणाचा दर्जा मुख्य ग्राहक, शिक्षण व संग्रह मार्गदर्शित पर अवलोकन आमेल तर तंत्रज्ञानाचा दर्जा उक्तीने उपलब्धीसाठी घटत मिळेल. याचाची कृतीता, व्यवस्था, एकाच, एकाच, Video conferencing इ. माहिती तंत्रज्ञानाची मंजुरीत साधनाचा वापर केला जाईल. आकृत्या अभियांत्रिक तंत्रज्ञानाच्या सुधार महाविद्यालय, विद्यार्थी नमेव इच्छा शिक्षण देणाऱ्या विविध शैक्षणिक मंडळांनी प्रवेश घर्याचा, प्रवेश नोंदवी हेबेच online प्रवेश पर्याय सुधार केलेले वात आहे. यामुळे विद्यार्थी आणि शैक्षणिक प्रशासनाचा नव्हाक जास होत नाही काळी वेळेत, काळी सर्वोत्तम कांडल यांची मनुष्यवत्ताची उत्त्योग करून नव्हा शैक्षणिक प्रक्रिया सुलभाने पार करून येतात.

#### विविध पटक, व प्रक्रियामधील माहितीचे दृष्टव्यळ

विद्यार्थी, शिक्षक, संस्थापक व शासन मांव्यासील संदर्भाती देखण्येकाळज महत्वाची असले. यामाटी SMS, E-mail, Instagram, Twitter, WhatsApp, Telegram इ. प्रधाची साधनाचा वापर करून संवेदन घ्याव्या गर्दीमान ठेवली जाऊ शकते. Internet, World Wide Web (www) अंदिंदो विडिओ कॉन्फरन्स, गुगल मीट, ड्रूप मिटिंग, Webex यांचा वापर करून माहितीने दृष्टव्यळ प्रभावी केले जाऊ शकते.

#### विष्वर्क सारांश

शिक्षणाशिक्षाय मानवाचा विकास होणे शक्य नाही, हे यत सर्वमान्य झालेले आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वाता उत्त्येक देखात केला जात आहे. याच्या वापरामुळे नेहा, श्रम व पैशाची बघत तर होतम आहे, त्याचवरेवर यामाता वंग व परिणामकरकाता सुद्धा यावलेली आहे. शैक्षणिक देखातही माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला आहे. प्रवेश प्रक्रियेचामूळे ते परीक्षा मापन मूल्यांकनापर्यंत माहिती तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे होताना दिसत आहे. शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर केल्याने शिक्षणाचा दर्जा सुधारु शकतो हे सुद्धा यत सुद्धा होत आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी माहिती तंत्रज्ञान हे अध्यायक्रम, अध्यायप्रकाशन यादती, शिक्षणाची गुणव उत्तमता, मूल्यांकन, शैक्षणिक संशोधन शैक्षणिक नियोजन, प्रशासन व व्यवस्थापन, विभिन्न पटकांमधील व त्रिक्रियांचील माहितीचे दृष्टव्यळण याताती वापरले गेले पाहिजे.

#### संदर्भसूची

1. शैक्षणिक तंत्रज्ञान व व्यवस्थापन - डॉ. अर्द्दना अमोळी.
2. विज्ञान व तंत्रज्ञान आणि शिक्षण - अ.सा. देशपांडे, डॉ. चात्रा फोडके.
3. समग्र विज्ञान तंत्रज्ञान - डॉ. प्रगत जोगलेकरा.
4. माहिती तंत्रज्ञान व संगणकशास्त्र - डॉ. आनंद पाटील
5. Educational Technology - Anil Srivastava.
6. सूचना संवेदन एवं शिक्षा क्रमांकी - Dr. J.S. Waliya

## ६. भारतातील स्त्री शिक्षणाचा एक शैक्षणिक अभ्यास

डॉ. नितिदास नामदेव उद्धवले

प्राचार्य, आवासाहेब पांडित शिक्षणाचार्य महाविद्यालय, शेवगाव, जि. नगर.

### प्रस्तावना

स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व पुरिषोषण करणारे महत्त्वाचे माध्यम महाजे स्त्रीशिक्षण होय. देशात्या सर्वांगीण विकासातील एक महत्त्वाचा घटक माणजे स्त्रीचे शिक्षण आहे. परंतु आजही महिला इत्याकृत्या क्षेत्रात मार्ग दिसून येत आहे. आजही ग्रामीण भागात शिक्षणाचार्यांनी पाठ्यक्रम जात नाही. मुलींना शिकून काय करायचं हाच विचार अपल्या समाजात रुजाला आहे. पण महिलांना शिक्षण दिले नाही त्या आपल्या कुटुंबा बरोबरच देशाचा विकास करू शकावाच. एक महिला शिकली तर एक कुटुंब शिकते. महिलेंगांचे सरकरारने विविध शैक्षणिक योजना आपल्या आहेत. कज जो परंतु समाजाची मानसिकता बदलत नाही. तो फर्पित त्या गोळानंचा पाठ्यदा महिलांना विक्षणार नाही. वहिला फक्त चूल आणि मूळ यासाळी या मानसिकतेतून आता समाजाले याहेर पडते वाहिजे.

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य अनन्यसाधारण आहे. महात्मा फुले यांनी पुण्यकात एक मुर्द्दी नोंद्यावारी शाळा सुरु केली. त्यापूर्वी त्यांनी आगांनी यांनो सावित्रीबाई फुले यांनाही शिक्षण दिले. सावित्रीबाई मुलींना शिकविण्याचे काम करीत. सर्वसामान्य मुलींना शिक्षणाची संभी उपलब्ध करून देणारे बहुजन समाजाचे हे जोडपे आणि त्यांने कार्य खरच खूप मोलाचे व संस्करणाचे आहे. स्त्री-शिक्षणाची महाराष्ट्रातील अप्रणी मणून सावित्रीबाईचे नाव संस्मरणीय ठराव.

विकासाच्या शातकाच्या आरंभी स्त्री शिक्षणात अंगठ्या सुपारणा झाली असे महाराष्ट्राचा हरकत नाही. रमाशाई गांडी यांना प्रेरणेने पुणे येदे 'सेवासदन' संस्थेची स्थापना झाली. विकासी घर्म, जाती आणि वणद्विषविरुद्ध सर्वांगीण उत्तरी हेच संखेचे उद्दिष्ट स्त्रीचा सर्वांगीण विकास आणि राष्ट्रकार्यात उपयोग हा संभवेचा व्याप्त होता.

एकविकासाच्या शातकात स्वतंत्र भारतातील स्त्रीशिक्षण क्रांतीच्या मोठ्या टप्प्यावर उघे आहे. प्रायुष्याने जहाचे विभागापुरते मर्दीदित असलेले स्त्रीशिक्षण आता आपांग, दुर्गम, आदिवासी भागापर्यंत विस्तारले आहे. एक स्त्री शिक्षक, तो सारे कुटुंब साकार करते. संस्कारक्रम करते, या महात्मा फुलेच्या वचनाला स्मरून स्त्री-शिक्षणाला भारतवर्षाने आधाराच्या दिला आहे.

बाबासाहेब आंबेडकरांनी १९५१ मध्ये हिंदू लोढ वित्त लोकसभेत सादर केले होते. त्यात त्यांचा स्त्रीविषयक संघान, उद्यारात्रिकोष आणि स्त्री-शिक्षणविषयक आभ्यास रिसून येते. स्त्री शिकलेले नाही, तर समाजाचा अर्धा हिस्सा पांगू राहीला. १९६१ दाय विद्यासंचारासाठेवांचा होता 'शिक्षा आणि संगटित व्यवस्था' हा त्यांचा मूलभूत मुलांप्रवाणे मुलींनाही लागू होतो.

महाराष्ट्र राज्य हे स्त्रीशिक्षणाच्या द्योगातील आंतरिक राज्य अमून सावित्रीबाई फुले दत्तक योजनेपैरी अभिनव कल्पना नव्हाराष्ट्रात कार्य-जाहीर आणली गेली. त्यावृत्ते यांची गव्हर्नर्चेसी नोंदवून शिक्षण देण्याचा पांपंडा महाराष्ट्रात प्रथम पांपंडा नेता. एकविकासाच्या शातकाच्या पूर्णपर्यंत शिक्षण संभव ठोळावा दिसत आहे. वैमानिक, संशोधिका, शास्त्रज्ञ, डॉक्टर, अभियंता,

अधिकारी, व्यवस्थापक, संपादक, उद्योजक, प्रशिक्षक या स्थानांवर हळूहळू प्रवेश करताना दिसत आहे. जेव्हा आणि दुर्गम भागातील प्रत्येक मुलगी शिक्षित झाली असेल, तेव्हा भारत देश खन्या अर्धाने विकासनशील देश होणा आहे. अोळखता जईल भारतातील प्रत्येक पुरुषांनी संस्कृतिशिक्षणास प्राप्तान्य दिले पाहिजे शिक्षणाढारे विकासाची संधी देवून प्रत्येक अहिला सक्षम बनती पाहिजे.

#### उद्दिष्ट

१. 'स्त्री' शिक्षणाचा अर्थ समजकृत पेणे.
२. भारतातील विविध कलखंडातील स्त्री शिक्षणाचे स्वरूप जाणून घेणे.
३. स्त्री शिक्षणातील अडवळे व उपाययोजना यांचा अभ्यास करणे.
४. ग्रामीण भागातील स्त्री शिक्षणाचा अभ्यास करणे.
५. स्त्री शिक्षणाच्या स्थितीचा अभ्यास करणे.

#### भारतातील स्त्री शिक्षण

भारतीय समाज पुरुषवधान असत्याने चिनांगा पुरुषांना सर्वच बाबतीत प्राप्तान्य देण्याची प्रवृत्ती प्राचीन काळपासून दिसून येते आणि आजही ही प्रवृत्ती चव्याच ग्रमाणात टिकून आहे. 'बुत व मूल' हेच खिळाचे कार्डीव मानून त्यांना दर्शावा काळ शिक्षणाचा अधिकार नाकारता. परिणामी भागीय खिळाचे निरक्षुर व अडाणी राहिल्या. ब्रिटिश राजवटीत एप्पली काळ शिक्षणाचा अधिकार मिळाला. स्वतंत्र्य ग्रामीनता संस्कृतिशिक्षणास मोठी चालना देण्यात आली. त्यामुळे स्त्रीसाक्षरतेचे प्रभाव हळूहळू वाढत चालले आहे. तरी देखील शाही खिळाच्या तुलनेव ग्रामीण खिळाच्याचे निरक्षरहेचे प्रभाव अधिक आहे. ग्रामीण हळूहळू वाढत चालले आहे. ग्रामीण शाळेनून शजली होणाऱ्या मुर्तीचे शिक्षण उद्यावही चिंतावनक असे आहे. ग्रामीण शाळेत प्रवेश न घेणाऱ्या मुलीचे प्रभाव असिं शाळेनून शजली होणाऱ्या मुर्तीचे शिक्षण उद्यावही चिंतावनक असे आहे.

भारतातील शिक्षण अवधीनेत तिंगचाच साजला आणण्यासाठी युर्हीना मूलभूत शिक्षण देणे गरजेचे आहे. भारतीय विविधतेने नटलेला देश आहे पण त्यात अनेक अव्यापानातीली आहेत. सामाजिक व आर्थिक असमानता व तिंगचाच अव्यापानातीली युर्हीना शिक्षण मिळवायात अडचणी येतात. स्त्री आणि पुरुष द्वांच्यात नेहमीच भेदभाव केला गेला आहे. आजीते काही ठिकाणी हा भेदभाव दिसून येत आहे. परंतु गांतीय भविधानानुसार स्त्री आणि पुरुषांना समान अधिकार देण्यात आले आहे. त्यांना संधी आणि संरक्षण याचाबदीत समान हक्क आहे. खिळांना रोजगाराच्या संधीमध्ये याढ केल्याने त्यांना पुरुषवटेवर सर्वच क्षेत्रात काम करताना दिसत आहे.

"शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकासाचे मानन अव्यक्तिमत्व विकासाची संधी." विचारपूर्वक, जाणीवपूर्वक डोऱ्यापणे जगण्याची जबाबदारी म्हणजे शिक्षण.

स्त्री शिक्षणासाठी भारतात दारिद्र्य पुरुषांनांक कुटुंबपदतो, बालविवाह पदतो, समाजाची मानसिकता हे अनेक प्रकारचे अडवळे येतात. परंतु ते अडवळे समाजमध्ये विवलाच्या अभ्यासातून पार पडले आहे. 'स्त्री' शिक्कतो तरी तो स्वतः प्रगत तर होतेच पण तिच्यावटेवर तिने मार्गी कुटुंब प्रगत होते. विकासाच्या प्रक्रियेत पुरुषांवटेवर खिळांचा संघोय सहभाग आवश्यक असतो. भारतात बहुमंडळ खिळाचे शिक्षणासामून नंचित राहिल्याने विकासाच्या प्रक्रियेत त्या मार्गे राहतात. एखाद्या राष्ट्राकूटन स्त्रीला दिल्या जाणाऱ्या सामाजिक न राजकीय गृहस्वावरून त्या गळाची सांस्कृतिक उंची मोजता येते.

पुरुषशान समाजात सिखणांना फिळण्यारे वाग्णुक न त्याता मिळालेली जात, पर्यंती तरीही देंडे सिया आपल्या अंगभूत गुणवत्ता व हुशारी अभ्यंग न घेत त्या माने दिसून येत आहेत. सिखांच्या दुखाचे, तरीही सोणाऱ्या अन्यायाचे भूळ हे त्यांच्या अद्वितीय दिसून म्हवंड भारताचे पहिले पंतशधान घंडित जवाहरलाल नंद म्हणतात, "आपण आपल्या शिक्षांच्या निर्माऊने दुखांना आपण आपल्या गणांची सिखती सांगू शकतो." यावरून तीना शिक्षणाची आवश्यकता व गणव लक्षात येते. योग्यता हे समाज परिवर्तनासाठी आवश्यक आहे, आज पण याही तीना स्त्री शिक्षणाता विरोध दिसून येते, सिया शिक्षणाचा दुख होतात, स्वैराचारी होतात आशी मानसिकता समाजात सिद्ध नाही.

शिक्षणासाठी मुलीना खाम शिक्षणात्या, गोंडा गणवेश, पुस्तके व बऱ्हा, याशियाय दुपारचे जेवण उपहार, त्यामुळे श्रावण भागात साक्षरता वाढवण्यास मदत झाली आहे. शिक्षण आज सिखांना असर्वत द्वेषद्वार व कौशल्यपिण्डित उपलब्ध झाले आहे. शिक्षण हक्क काळदा - २०२०, याद्ये आल्याने सर्वांना शिक्षणाचा हक्क मिळाल्या आहे. त्याना नोंदा परिणाम स्त्री-शिक्षणावर झाला आहे. सो-पुरुष गणांना ही मानसिकता समाजात जोनर्यात रुचत नाही तो पर्यंत तीना व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीने विकास होण्यार नाही.

आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री गोंडा दिसून येत त्यांनी भोती, संकोस व उदासिनता हळूहळू नष्ट होत चातली गेते. सिया आपले प्रश्न व समस्या सोडविण्याणांनी पांडु त्यांना आहेत. त्यामुळे त्यांचे नेतृत्व हळूहळू विकसित होऊ नाहीते आहे. आज शिक्षणसंस्था व शासकीय नोंदांचांना ग्रियांना गुणांचा जाहा मिळाल्याने काही सिखांना शैक्षणिक, प्रशासनीय, आर्द्धिक क्षेत्रात नेतृत्वाची संभोगी उपलब्ध होऊ नाही आहे. परंतु पुरुषांच्या तुलनेत स्त्री नेतृत्वाचे प्रमाण अल्पचा नाही. सिखांना नेतृत्वाची संभोगी पिलत आहे पण त्यांन्या नाही नाच्या भारतीत काही अडकके अहोहेत.

- **जागृतीचा अभाव :** सिखांना नेतृत्वाची संभोगी उपलब्ध झाली असली तरी बहुसंख्य सिखांना ह्या संघोची आपांप नाही. आपल्या अधिकाराविषयी त्या जागृत नाहीत. उच्चवर्गांतील शोड्या सिखांनाच आजही नेतृत्व संगी नाहीत आहे, कॅनिंग वर्गांतील सिखांया संभोगी अवलोकन आजही दूर आहेत.
- **परावर्तनी :** बहुसंख्य सिखांना आर्योदयापुरुषावरांची आहेत. पुरुषशधान संस्कृतींतील मूल्यांचा व गांधींचा त्यांच्यावर मोठा पगडा आहे. गुहिणांनी भूमिका सोडून अन्य काही करावे असे त्यांना वाटत नाही.
- **दारिद्र्य :** भारतात दारिद्र्य गोट्या प्रथगावर आहे. दारिद्र्य कृदुवातील महिला ह्या निरक्षण व अडाणी आवाज, नेतृत्व करणे हे पुरुषाचे क्षम असे त्या मानतात.
- **काही ठिकाणी मुलगी ही परकवाचे धन ती भावना असल्यामुळे तिसा शिक्षणापासून विचित ठेवण्यात येते. शिक्षण काय शेवटी लग्नव ना ! मग का शिक्षणाचे.**
- **आमोण भागात शाळा घारापासून दूर असल्या कारणाने शामोण भागात मुलीचे साक्षरतेवे प्रमाण कमी दिसून येते.**

स्त्री शिक्षण वाढवावरे असेल तर ह्या उपायांच्या समाजात रुजल्या पाहिजे

- भारतीय समाजातील व्यक्तीची मानसिक ह्या बदलणे.
- बालविवाह प्रथा बंद करणे.
- हुढा प्रथा बंद करणे.

- समाजात स्त्री शिक्षणाचे महत्व रुढाने असेहा जागृती करणे,
- कामगाराची प्रभावी अंमलाबजावणी करणे,
- 'पुरुषांनी याच्या मुक्तांनी शिकवा' या नोंदवा प्रसार करणे,
- बालयजुर कामगाराची प्रभावी अंमलाबजावणी करणे.

### विकार

स्त्रीच्या व्यक्तिभावाचा सर्वांगीण विकास नोंदवारे महत्वाचे साधन म्हणाऱ्ये श्री-शिळण होय. भारताचा इतिहास एवढी वर्दऱ्या वर्दऱ्या वर्दऱ्या आहे. अनेक समाजांमध्ये खांडीनी स्त्री-शिक्षणासाठी महत्वाचे कार्य केले आहे. विविध शैक्षणिक विषयांमध्ये आवश्यक आहेत. पण जोपर्यंत समाजाचे मानविकता बदलत नव्हो तोपर्यंत त्या योजनांचा फायदा महिलांना मिळावाणी नाही. याचा फक्त नुस्खा आणि मूल यासाठीच असते अशा मानसिकतेहून समाजाने बाहेर पडते याही.

शिक्षणातील स्त्री आपल्या मुलांना कधीही नाशित राहू देणार नाही. कुटुंबाकरोबरच देशाचा विकास मुद्दा याची विकासात्मा प्रक्रियेत पुरुषांबरोबर स्थिराचा स्वरूप महाभाग आवश्यक असतो. भारतात बहुसंख्या त्याच्या शिक्षणातील अडथळे व समाजातील मानसिकता जोपर्यंत नव्हू तोपर्यंत त्यांचा सर्वांगीण विकास व सबलीकृत होणार नाही. श्री-पुरुष समानता ही मानसिकता समाजात रुढाने यंत्र स्त्रीचा व्यक्तिभावाचा सर्वांगीण विकास होणार नाही.

### संदर्भ

१. पारतोप शिक्षणाचा इतिहास - शेणोवत शास्त्र.
२. स्त्री शिक्षणाची खाटचाल - बाबर सरोऽग्निपे.
३. शिळण व भारीण विकास - सुरवये घान.
४. भारतीय स्त्री जोवन - डॉ. सोला पाटोल.
५. महिला सबलीकरण - श्री. डॉ. देसाई.
६. तोकसंख्या शिक्षण माहिती व शिळण ; मार्गदर्शक पुस्तका
७. भारतीय स्त्री आणि शिक्षण : मेटे शुरुांगी.
८. शिक्षणाच्या चलवळीत स्थिरा : होकाता वृत्तपत्र.
९. शिक्षणातील धोर विचारवंत - प्रानार्थ खगत.
१०. Women Empowerment in India - D.S. Khan

## ११. भारतातील शिक्षणाच्या समस्यांचा विस्तृत अभ्यास

दृ. गोदाराग नामदेव उद्घल्ले  
प्रशास्त्र, आचार्यालय काकडे गिरजाशाब्द गवाहिनीनगर, शेवगाव, निं. नागर.

### प्रस्तावना

जग बदलण्यासाठी शिक्षणासहयो दुसो प्रभावी शाखा नाही. पूर्वीचामूळे भारतात शिक्षणाला महत्वाचे स्थान गाठलेले अहे, प्राचीन भारतात ज्ञानी-मुनी ज्ञानकाळीसाठी शिक्षण गेन तर शिक्षिय अंतर्गत वैश्व राज्यकारणार, युद्धकला किंवा व्यापार. उदीम चालवणे आदि विशिष्ट काळांसाठी शिक्षण गेन. भारतीय शिक्षणव्यवस्था ही प्राचीन काळापासून आजपर्यंत बदलणे आलेली आहे. तत्कालीन शिक्षण केवळ घोटाळी नव्हते, तसेच ते निष्वळ पुस्तकीही नव्हते. अकोला “अज्ञानाच्या अंधागऱ्यां ज्ञानाच्या प्रकाशकडे” येऊन जाणे हे शिक्षणाचे धेय सेतो. अविष्कार व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे, चारिस्य निर्मिती करणे, सामाजिक कर्तव्ये पार पाढण्याची क्षमता विकासित करणे, समाजाच्या संस्कृती, संरक्षण, संवर्धन व मंत्रक्रमण करणे असल्याचे सुयोग्य समाजीकरण करणे इ. उल्ल व उदान येये भृगुदेवकालीन शिक्षणाची होती. विद्या हा तिसरा ढोक्या मानला जाई. दोन्ही ढोक्यांनी जे दिसू शकत नाही ते हा तिगऱ्यांडोळ्याने दिसते असे मानले जाई. विद्येमुक्तेच असल्याचे प्रगती होने व अज्ञानी मनुष्याचे जीवन पशुपुत्र्य मानले होते.

स्वातंत्र्याप्तीनंतर देशाता दारिद्र्य, बेकारी, विषमता, अज्ञानाच्या टंचाई, अनारोग्य, अस्वच्छता, अज्ञान, निरक्षमता, तसेच वंचित, अंपश्चदा, रुद्धीप्रियता, दैववादी युवां इतर व्यापास समस्यांना झालेले जावे लागले. प्रामाणं भागातील रेणो क्षेत्रातील लोक इ. शिळाणायासून वंचित राहिले. त्यागुके ते निष्ठर, अडाणी व परंपराप्रिय राहिले. आजहो स्वातंत्र्यानंतर शिक्षणाची संधी उपलब्ध होऊन देखील अनेकांना शिक्षणाचे महत्व कळलेले नाही. दुर्बल पटकातील लक्षावधी मुलांना जन्मभर दारिद्र्याच्या सुर्जित दबलेले जात आहे. ही अस्वित्वां यादवते पाहिजे, अनेक कारणांमुळे शिक्षणाची संधी बन्याव लोकांना अनुन मिळत नाही. म्हणून समाजाच्या सर्व स्तरावर जागृती निर्बाण करून शिक्षणाचे महत्व व जागीव पसरवती पाहिजे. म्हणून केवळ साकार असून चालत नाही. तर ज्ञानसंक्रमण, ज्ञानसंवर्धन आणि ज्ञाननिर्मिती यासाठी समाजाता दारिद्र्य, उल्ल शिक्षण विळणे आवश्यक अहे.

### उद्दिदृष्टी

1. भारतातील सध्याकालीन शिक्षणाच्या निर्मिती. सधकव्यांचा अभ्यास करणे.
2. वर्तमानकाळातील शिक्षणपद्धतीचा अभ्यास करणे.
3. विद्यार्थी व शिक्षण यांच्या अडचणी व गमाच्या जागृत उपयोगांना करणे.
4. शिक्षणाचे महत्व पालकांपर्यंत पोहनविणे.
5. प्रामाणं भागातील मुलीच्या शिक्षणाने प्राप्तांना शक्तिशील.

६. शामनाच्या विविध शैक्षणिक योजनांना तात्र विद्यार्थ्यांना प्राप्त करून देणे.

#### व्याख्या - शिक्षण

१. शिक्षण ही अध्ययन मुद्रुकर्ता उपर्यांत ज्ञान, कौशल्य, मूल्य, विचार व सद्व्यवहार प्राप्तीची प्रक्रिया.
२. शिक्षण ही समाजात गृहीत नाहीतरी पैक उद्दिष्टपूर्ण मानविक प्रक्रिया आहे, ज्ञानार्थे माणसाच्या जन्मातील शक्तीचा विकास होतो, ज्ञान आणि संगत्ये यादविती जातीत तो एक मुमुक्षूत, सम्भव आणि सुशील नागरिक बनतो.
३. स्वामी विवेकानंद-शिक्षण म्हणजे माणसाच्या शरीर, मन व चैतन्यातील उत्कृष्टतेची अधिक्षिणी.

#### भारतातील शिक्षणाच्या समस्या

माहिती तंशानातील प्रगतीमुळे शिक्षणाच्युते बागबसा बदल झालेला आढळून येतो. शिक्षण हे विद्यार्थ्यांना संस्कार करण्याचे महत्वाचे साधन आहे. का संस्काराग्रुहांना गग्डे उभारणीसाठी आदर्श नागरिकांची जडण-घडण होऊ शकते. शिक्षणातील महत्व लक्षात घेऊन अनेक महान समाजपृष्ठांना घराच्या चुलीपर्वत शिक्षण पोहचवत ती अत्यंत चांगली गोष्ट आहे. आजच्या शिक्षणात समस्या दिसून येत आहेत.

आजच्यो शिक्षण पद्धती संदोष आहे. काणग शाळा कॉलेजनमधून विद्यार्थ्यांना शिक्षणातून कोणतीही दैर्घ्य निघत नाही. अभ्यासक्रम पूर्ण करणे एवढेच शिळाकाचे घेण तथार झाले आहे. मुलांमधील सर्जनशीलता जाणून घेण्याची, तिला ख्रेत्साहन देण्याची त्याची ही तयारी नम्ही. ते पूर्ण करायला ही त्यांच्यापाशी तिलका वेळही नसतो. भजाविक्रम विद्यार्थ्यांना शिक्षणात रस वाढत नाही. त्यांच्यामध्यांना शिक्षण हा प्रक्षरच कंटाळवाणा बनतो. परीक्षा फटले की विद्यार्थांनमध्ये योगीण नाही. विद्यार्थी परीक्षाचे दडपण घेऊन यागतात. परीक्षेत अवैधित गुण नाही विद्यार्थी की पालक चांलात लिहा वाहेर अपमान होईल या पितीने काही विद्यार्थी आवाहन्याचे पाऊल उचलतात. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नोंदवण्याचे करून अधिक गुण मिळवावेत हेच शिक्षणाचे अंद्य झाले आहे. अनेक वेळा पालकही स्वतःच्या अपेक्षा मुलांवर नाटकात करून अपेक्षित गुण न देणाऱ्या या पालांच्ये दडपण मुलांकर सतत असते. मुलगा दहावी, बारीवोत आता की. पूर्ण कुटुंबच तणावाखाली वावरत असते. मुलांना चीनिल योग्यी देऊन कैवळ अभ्यासाठी जगणे एवढाच पर्याय ठेवत नाही. उत्सव, छुंद औपसंवयाचे वय, त्या काळात त्यांना अशा संस्कार मूल्यांच्या साधनांपासून वंचित ठेवले जाते. प्रायमिळ अनुदर्शक उत्सवांच्या व ज्ञानव्याच्या वापर म्हागाही याच आहे. याच हेच निकव माध्यमिक व उच्च माध्यमिक रिझार्नम क्षमापिण्यात शिक्षणाचा व ज्ञानव्याचा वापर म्हागाही याच आहे. याच हेच निकव माध्यमिक व उच्च माध्यमिक रिझार्नम लावले जात नाहीत. त्यामुळे मुलांच्या कौशल्यांना विचार केला जात नाही. त्यामुळे विद्यार्थी परीक्षार्थी बनत आहेत. यावरून असे नक्षत्र येते की, आपलास शिक्षणातून गुणांनी तेलक देणे गरजेचे आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षणातून पुढऱ्या पिल्हांना नागरिक हे जबाबदार उत्पादक, आर्थनिर्भर, समाजातील बन नाही. आपल्याता शिक्षणातून गुणवत्ता यांच्यामध्ये भागी याती असते तरी आजच्या शैक्षणिक परिस्थितीशी मिळते जुळते करून आपले यावरून आपण असरवर्त ठारतो.

शिक्षणातील निरोक्षणातून असे आवश्यक की, मोजवेच मुले प्राथमिक सतरावर प्रवेश पेत्रन शिक्षण उर्फ करतात. बरेच विद्यार्थी अर्धवट शिक्षण घेतात, फायेन शिक्षण सोडासात. काही नापास होतात. विद्यार्थ्यांच्या घडतीचे प्रभाग आणि स्थगतीचे प्रमाण याताच शिक्षणपद्धतीत उकारून जाता असे महतात.

या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती लागूजे ६५% मुले शाळ्य सोडान जातात. आपेक्षण भागात तर शाळ्य दूर असल्यामुळे मुलीना शाळेत पाठ्यक्रमास पालक नकाराती असतात. मुलीचा त्याच्या भावेंडांना सांभाळण्याची जबाबदारी पडते असल्यामुळे त्यांना घरी राहिवे लागते म्हणून त्या शिक्षणासाठी विविध राहतात. प्राप्तीण भागातील बरोचशी मुले शेतोकाम व गुरु राखणे वा कामाच्ये असतात. अशा प्रवारनी घुने शिक्षणासाठी आवश्यक तेवढा वेळ देक शक्त नाहेत. त्यामुळे त्यांना शाळेची, शिक्षणाची गोडी नाही राहत.

योड्यावात सांगायचे झाले तर शिक्षणाना दर्जा, विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती, पारंपारिक रुदी व परंपरा इ. यांचे विद्यार्थ्यांच्या घडतोसाठी काढणीभूत आहेत. या व्यतिरिक्त काही ईकूपिक घटकांची यासाठी कठरणीभूत आहेत. प्राथमिक उर्फ विद्यार्थ्यांच्या घडतोसाठी आर्थिक सुविधेपुढे विद्यार्थी संख्या टिकून राहत नाही. गांधीजीच्या मते, शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अन्यासकृपात हाताचकता असली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या कृतीशीलतेता बाब दिला गेला पाहिजे.

विद्यार्थ्यांचा किंवा समाजाचा आर्थिक दर्जा उंचावता तर नवकोर्च शाळेतील घडतीचे प्रमाण करी होईल. त्यांनांचे शिक्षणाचे बहत तज्जगाव्यातील पालकांनपर्यंत पोहगाऱ्यांनी आवश्यक आहे. शिक्षण, लोकसंख्या प्रौद्योगिकी, मार्गदर्शनांदरूप त्यांच्या रुदी व परंपरा, धार्मिक कल्पना यापध्यन शिक्षणाने बहत समाजामध्ये पोचवणे शक्य होईल.

शाळेमधील भौतिक सुविधांमध्ये सुधारणा करून विद्यार्थी शाळेतील वेत नाहेत. शिक्षणात त्यांची का नावड आहे. याची शिक्षकाने स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या अडचणी बघितल्या तर त्यात सुधारणा करूयासाठी प्रवत्तन केले तर किंवा शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले तर सुधारणा दिसून येईल.

२००९ मध्ये शासनाने शिक्षणाला मुलभूत अधिकार बनवण्यासाठी केलेली घटनादुरुस्ती आणि त्या अनुंयाने शिक्षणाच्या अधिकार कायद्याचा केलेला स्वीकार प्राथमिक शिक्षणाला सर्वांतिक बनवण्याच्या व उच्च शिक्षणाच्या उपलब्धतेची नव्या अपेक्षा निर्माण झाल्या सर्वांना संधी यामुळे नवी वाट्यात दिसून येत आहे. विविध घोरणे यामुळे भविष्यात नव्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. प्राथमिक टप्प्यात बालकांचे शिक्षण सर्वांनी, जिंवा केवळ बालकांना केवळ शाळेत दाखल करणे इतकेच उद्दिष्ट आहेत. नव्यांना दर्जेदार शिक्षण उपत्यक्य कलण देणे हा टेंनील यामागच्या उद्देश आहे. मुलीना त्यांच्या लहान भावेंडाची काढणी नसून त्यांना दर्जेदार शिक्षण उपत्यक्य कलण देणे हा टेंनील यामागच्या उद्देश आहे. मुलीना त्यांच्या लहान भावेंडाची काढणी नसून त्यांना दर्जेदार शिक्षण सर्वांमध्यून मुक्त करूयाच्या उपाय म्हणून शाळेमानी तयारीचा उपक्रम सुरु करावा.

बालभूतीवर बंदी घालण्याचा फक्त कायदा आणून उपयोग नाही तर त्या मुलांना शाळेसाठी, शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्यांच्या अडचणी सोडविल्या पाहिजेत. गरीब मुलांना मध्यांने भोजनाच्या योजनेत सर्व समान असल्याची देणे आवश्यक आहे. त्यांच्या अडचणी सोडविल्या पाहिजेत. गरीब मुलांना सोजनासी योग्य वातावरण निर्मिती करणे आवश्यक आहे. गरीब - श्रींगांव या मुलांना करून देण्यासाठी सर्वांना सेवत भोजनासी योग्य वातावरण निर्मिती करणे आवश्यक आहे. गरीब - श्रींगांव या मुलांना भेदभाव न करता घडती रोखुयासाठी शाळ्य आणि समुदायांना शिक्षणामध्ये सर्व समान असल्याची जणाव मुलांना असा देण्याची आवश्यकता आहे. जर या मुलांना प्रविल वातावरण असेल तर ते ते शाळेत येणार नाहीत.

मुलांच्या तुलनेत मुलीचे शिक्षणाचा ना गहण्याचे प्रमाण दुष्ट-सिप्ट आहे. शिक्षणाच्या प्रवाहात जनजागृती-सामाजिक घट बदलणे अवश्यक आहे. वय ६ ते १४ वर्षांमधील बालकांना मोक्ष आणि संघोने शिक्षण शासनाने घोरण जाहीर करू ले हे अभियान मार्ग देशभारताल्या दर्जेदार पायाभूत शिक्षणाच्या गरजेचा प्रतिसाद आहे. दर्जेदार विकासाची संधी उपलब्ध करून देखावा शासनाना प्रयत्न आहे.

ग्रन्थ शासनाच्या शास्त्रेय शिक्षण नियमग्राहक विद्यार्थीकृति शिक्षणात प्राधान्य देखावात येत आहे. विद्यार्थी शिक्षण नियमित येण्यासाठी शिक्षणाचा आनंद घेणा. यासाठी प्रयत्न केले पाहिजे. शिक्षण फक्त पुस्तकाची आणि सोनवड नव्हावे कृतिशील, प्रयोगशील, नैतिक उद्दिष्ट अनुयायाचा असरवात भर देखावात यावा.

#### निष्कर्ष

शिक्षण म्हणजे बालकाच्या लांगर, पान आणि आत्मा या प्रक्रियेमध्ये जे सुख गुण आहेत. त्याचा मर्वींग १५८/१८ घडवून अपासो. शिक्षण हे विद्यार्थीकृति असूने. नियाच्यांमुळे शिक्षणात आनंद निळावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

शिक्षणात विद्यार्थ्यांना रस का घाटत नाही त्याचे प्राथमिक शिक्षणातच गढती का होते. शिक्षणापासून मुले यांना रहतात. समाजामध्ये शिक्षणाचे महत्व पटवून देखासाठी पडवाटल, जनजागृती उच्छ्रव घेतले तर शिक्षणाबद्दल निकातमार्गी असणारे मुले शाळेत येतील. शासनाच्या योजनांना त्यांना लाभ देखावात यावा. मुलोंचे शिक्षणात प्रमाण करी असून, प्रारंभी आगात हे प्रमाण यास्त आहे. यासाठी पातळकरून ऐंडी घेवून त्याचे मतपरिवर्तन केले तर सुधारणा दिग्भूत येईल. शिक्षण एक पुस्तकाची असून उपयोग नाही, त्याला कृतीची जंडी मिळाली पाहिजे. हस्त खेळत शिक्षण दिले तर विद्यार्थी शांत येण्याचे प्रमाण यावेल, आणि आमीण अश्वार शाहीरी भाजांसाठे मागाम, वंचित अशा अनेक विद्यार्थ्यांचे शाळा सोडवण्याचे, गळतेन्या प्रमाणज्ञ घट होण्यास मदत होईल.

#### संदर्भ

१. शास्त्रीय शिक्षणाची मूलतले - जोपडे टो.एन.
२. शास्त्रीय शैक्षणिक घोरण - मुंधीर घोडकर.
३. शिक्षणाची तारिख व समाजशास्त्रोच मूर्तिका - डॉ. यारसनीम.न.ग.
४. शिक्षणविषयक नवे विद्यार - भास्तर घोडो करै.
५. भास्त में शिक्षा प्रणाली का विकास और उसकी समस्याएँ - सुनीता पलोड.
६. History of Indian Education-Ramnath Sharma.

## १. शैक्षणिक संशोधनात संख्याशास्त्राचे महत्त्व व भूमिका एक शैक्षणिक अभ्यास

डॉ. राहिदार नामदेव उद्घासने

प्राक्ती, आशासन काढी शिक्षणाशास्त्र प्राविधिकालय, रोवणगाव, जि. नवी.

### प्रस्तावना

विकासातील बन्याच अद्भुत व खलनायन याचीचे संशोधन व विकास हा बहुभा संख्याशास्त्र महायाने झालेला आहे. म्हणून संख्यांचा शोध हा मानवी बुद्धीचा अद्भुत आविष्कार मानला जातो. संख्यांचा वापर हा गणित संख्याशास्त्रामध्याणेन खण्डल, गणित्य व अर्थशास्त्र यापद्ये प्रामुळ्याने केला जातो. कोणत्याही विकायाचा अभ्यास किंवा संशोधनात्मक विकाय कावयाचा असेल किंवा कोणत्याही बाबीना मांडणी, स्पष्टीकरण व नियोजन करावयाचे असेल तर संख्याशास्त्राचा उपयोग आवश्यक आहे. शैक्षणिक संशोधनात संख्याशास्त्राचा अवलंब करणे अनिवार्य झालेले आहे.

शैक्षणिक संशोधन हे शिक्षण क्षेत्रातील अनेक बाबीचा अभ्यास विविध समस्यांचे नियोजन करण्यासाठी उपयोगात आण्यावयाचे शास्त्र असून या शास्त्राच्या अभ्यासातून प्राप्त झालेल्या भाहितीचे विश्लेषण, अर्थनिर्वचन करून नियंत्रण काढण्यासाठी उपयोगात आणलेले शास्त्र म्हणजे संख्याशास्त्र होय. संशोधनकर्त्त्वातील संख्याशास्त्राच्या आधारे भौमिकाने कायदे आवश्यक परिपूर्ण काढवे लागते.

आकडेवारी (माहिती) जपविणे, तिचे विश्लेषण करणे, नियंत्रण/ अनुयान करून, स्पष्टीकरण देणे आणि तो सारांश रूपात प्रस्तुत करणे, यासंबंधीचे शास्त्र म्हणजे संख्याशास्त्र. संख्याशास्त्र ही एक आधुनिक काळातील ज्ञानशास्त्र आहे. एकादा वैज्ञानिक, शैक्षणिक अथवा सामाजिक समस्येचा संख्याशास्त्रीय प्रतिकान याचा अभ्यास करण्याची पद्धती आहे. ही संज्ञा विविध व्यक्तींचा समूह अघवा विविध वस्तूंचा समूह अशा अर्थे वापरण्यात येते. संशोधन समस्येच्या स्वरूप आणि व्याप्तीनुसार, संख्याशास्त्रीय माफिनाची निवड केली जाते. या सर्व प्रकारच्या संख्याशास्त्रात मुख्य आधार अंकात्मक स्वरूपात मांडलेली भाहिती हाच असतो. संख्याशास्त्रात तिला आधार असे म्हणतात. सर्व संख्याशास्त्राचा प्रारंभ आधार सामग्रीतूनच होतो. ही सामग्री प्राप्त करण्यासाठी विविध माहिती साधनांचा परीक्षणाना वा चाचण्याचा वापर केला जातो, या विविध साधनांद्वारे साप्रगती वेगवेगळ्या स्वरूपात मिळते.

### उद्दिष्ट

१. शैक्षणिक संशोधनातील संख्याशास्त्राने यांत्र्य ज्ञाणानु घेणे,
२. संशोधनातील संख्याशास्त्राची भूमिका माहिती करून घेणे,
३. संख्याशास्त्रातील विविध ग्रन्थांमध्ये ग्रन्थनामांकनाची उपयुक्तता जाणून घेणे.

४. कलोट्यात मिळलेल्या गुणांने पूर्व करणे करण्यासाठी संख्याशास्त्रातील विविध मापदंडांचा अभ्यास करणे.
५. शैक्षणिक संशोधनातील उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संख्याशास्त्राची उपयुक्तता ठरविणे.
६. संशोधनाकरिता एकवित केलेल्या माहितीने नव्हालोकन करून निष्कर्ष काढणे.
७. संशोधनकर्त्याला निष्कर्ष कराव्याप्रारंभात घाटा करणे.

#### व्याख्या

##### शैक्षणिक संशोधन

१. शैक्षणिक संशोधन म्हणजे शैक्षणिक स्पष्टकांकीकरण नमूद शैक्षणिक प्रक्रिया स्वच्छ करणे होय.
२. J.W. Best :- वैज्ञानिक पद्धती प्रक्यात गटार्फान्वित करण्याची नियमबद्द, आकारबद्द, सुख्तवाच्यांने व यांनी अशी अभ्यासाची प्रक्रिया म्हणजे शैक्षणिक संशोधन होय.
३. संख्याशास्त्र : शैक्षणिक होशातील अनेक सुमस्यांचा अभ्यास करून, समस्या निश्चिकरण करण्यासाठी उपयोगात अशावयाचे शास्त्र असून या राशात्मक व्याख्यातून ब्राप्त झालेल्या माहितीचे विश्लेषण, अर्थनिर्वर्चन करून निष्कर्ष काढण्यासाठी उपयोगात आणलेले शास्त्र म्हणजे संख्याशास्त्र होय.
४. बौर्डगटन :- सांखिकी हे अनुग्रह व संख्यावयाचे शास्त्र असून आर्विक प्रवतीशी धनिष्ठ संबंध असणारे शास्त्र आहे.

##### शैक्षणिक संशोधनात संख्याशास्त्राची भूमिका व महत्त्व

शैक्षणिक संशोधनात प्रथम कोणत्या समस्येचे संशोधन करावयाचे आहे? किंवा कोणत्या प्रश्नांची सोडपार्क करावयाचे आहे? म्हणजे संशोधन कर्त्यासाठी संशोधनात्मक प्रश्न, समस्या, घटक चाब उपी राहते आणि अशा अनेकविध प्रश्नांपैकी समस्येप्रधून किंवा बाबीपैकी योग्य न्याय प्रश्नाची निवड (problem selection) करण्यात येते.

संशोधनाचे उद्दिष्टे ठरविण्यात मेतात, परिकल्पना किंवा गृहीत कृत्ये (Hypothesis) मांडण्यात येतात. उद्दिष्टांच्या व परिकल्पनेच्या अनुंगाने संशोधन अधिकल्प (Research Design) तयार करण्यात येतो. कोणती पद्धती कोणती कोणती साधने कोणते क्षेत्र, कंणता न्यादर्श घ्याकारांची त्यांच्याकडून योजना किंवा आगुडा (plan) तयार केला जातो आणखड्यानुसार पर्वदर्शी (pilot study) साधने अभ्यास करून योग्य ती सुधारणा करून संशोधनाचे अंगलबजावणी करतो. संशोधक माहिती भंकलित करून विश्लेषण करतो. अर्थनिर्वर्चन करून निष्कर्ष काढतो. या सर्व विविध संशोधनकर्ता संकलित माहितीची नोंद घरतो, वर्गीकरण करतो, कारबाहित कोष्टक तयार करतो, विविध गटांची केंद्रिय संरचना गुणांकांची विचलनशीलता पाहतो, न्यादर्श निंदलेल्या गंगूर जमसंरक्षणे प्रतिनिधीत्व करतो की नाही? देन चलात सहसंबंध कोणता आहे? पहाणणे फरक मार्ग यांचे अभाव आहे? कोणती परोक्षका कापरावी? इत्यादीसाठी संशोधन कर्त्याला संख्याशास्त्राचा उपयोग करून या प्रश्नांनी त्यागते.

संख्याशास्त्रापूर्वे संशोधन याचे ॥ संकलन गोडावीने विश्लेषण करण्यामाटी उपयोगात आणण्याने दृष्टीकोन निर्णय करात येतात. योग्य ते अर्थ निर्विजन करता करकरीने निवारण शास्त्रीय गतिशील आण्वित पहात करे हे याहता येतात. महान् या रौद्राणि क संशोधनात संख्याशास्त्रात पहात करता यात.

हैक्युणिक संशोधनात उपयोगात गणिताता गणना शास्त्रात वापर्याने पूर्वीन गीत शक्ति पहातात.

अ) वर्णनात्मक संख्याशास्त्र (Descriptive Statistics)

ब) अनुमानात्मक संख्याशास्त्र (Inferential Statistics)

क) प्राक्तिकात्मक संख्याशास्त्र (Predictive Statistics)

अ) वर्णनात्मक संख्याशास्त्र

यात वापर्याने वर्णनात्मक संख्याता संख्याता नोडते. केंद्रित प्रवृत्ती, विचलनरीतीता, शततपक्का, क्रम, महान् यंत्र गुणक इत्यादीना समावेश होतो. मंजूरी-नाम-वर्णना निवारणानी केंद्रित प्रवृत्ती कोणती आहे. विचलनशोऱ्यात खराए कर्म आहे. एखादया गुणांकाच्या त्याच्या गटात कम कोणता आहे. तसेच दोन चलात सहसंबंध कोणता आहे. इत्यादी उग्रन् यंत्र गुणवंत उत्तरे वर्णनात्मक संख्या शास्त्रातून फिडत असतात.

ब) अनुमानात्मक संख्याशास्त्र

शैक्षणिक संशोधनात समव्यंग्या आव्याप करण्यामाटी विशिष्ट प्रकारचा न्यायर्द्दर्श निवडून त्याच्यावरून जनमंसुखेच्या बाबतीत काही निष्कर्ष, अनुमान (Inferences) ठरवती जातात. ही अनुमाने ठरवण्यामाटी संमाव्यता, विविध यापनांस्या प्रमाणातुटी इत्यादीना समावेश तोतो फलांगांनो सार्वेकता ही या प्रकारात पोडते.

क) प्राक्तिकात्मक संख्याशास्त्र

मंजूरीपन करत्याने मांडलेलो नाहिते किंवा पाकित्यना यांचे सत्यासत्यता आजमध्यंयामाटी विविध उक्तांना चांगल्हाकांचा उपयोग केला जातो. त्यात वापर्याने T-परिस्कार,  $X^2$ - परिस्कार, F- इत्यादीचा समोरवा होतो.

माहिती संकलनासाठी मावणाची आवश्यकता

शैक्षणिक संशोधनहस्ताठी विळिका प्रवर्तने गुणवंत व चाचण्या कापडन माहिती संकलित करावी लागते. मात्र एव्यं विविध पद्धती असून त्याच्यात निश्चित व्यापक फरक नाहीती. संशोधन कर्त्याता आपत्या गटातील अवक्षेप्या यांविकाराचे, अभिवृत्तीचे, बुधीचे, वज्रनाचे, ऊंचाचे, वाईफाईचे, अस्फलता क्षमतेचे किंवा इतर तत्सम आशा बाबीचे मावण करावणारे उग्रन् यंत्र नव्हते. विविध उक्तांच्या वापरात, वापरात, निवारणातील कापडन योग्य भाशी माहिती उपलब्ध करावी लागते. असून एव्यं यांची संरक्षणात्मक संख्याशास्त्रात सापेक्षाना निवारण नाही.

मावणारे वापर्याने पूर्वीन चा यात नाही. काही व्यंजनांचा प्रमाणावर (Scale) उपविले आहेत.

मावणारे यात

१. नावाकून मावण (Nominal Measurement)

२. क्रमांकन मापन (Orinal Measures)

३. अंतर मापन (Interval Measures)

४. गुणोत्तर मापन (Ratio Measures)

१. नामांकन मापन – विविध नोंदा, चिन्ह, नवे यांचा उपयोग करून नामांकन मापन तयार होते. शाळा विज्ञा प्रशिक्षणात्मकातील प्रत्येक नामांक्या तुक येणा दिलेली नवे उद्या A,B,C,D इत्यादी किंवा कॉस्टोवर्टेचे योजाड, ब्रिंकटचे खेळाडून, बैडमिंटनचे योजाड यांचा गटानुरुप नवेना दिलेली नवे इत्यादी उदाहरणे नामांकन मापनाची आहेत. या प्रकारातील घटक मापानतेच्या संबंधावरीत (Relation of Similarity) तस्वार्था यापर करून एकत्र केलेले. असलात, समानतेचा संबंध = या चिनांनी दर्शविण्यात येते.

२. क्रमांकन मापन- गटातील घटक सारखाचा जातीचे असले तरी त्यांच्यातील क्षमता, गुणवत्ता संख्या, दर्जा, श्रेणी इत्यादीमध्ये शोडवाफार प्रभापात फरक असतो. असा वेळी क्रमांकन मापन तयार होते. उदाहरणार्थ संशोधनकल्याने गटातील विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार वाईट, बरा, पांथर, छांगला, उहम असा दिलेला दर्जा, क्रमांकन मापनात असामानतेचा आणि समानतेचा गुणधर्म असते.

३. अंतर मापन – गटातील घटकांमध्ये विशिष्ट प्रकारचे अंतर समवून येत असेल तर अंतर मापन होते. अंतर मापनात क्रमांकन मापनांचे गुणधर्म असलात, तसेच दोन घटकांमध्ये फरक हा निश्चित स्वरूपात असते.

उदा. विद्यार्थ्यांना बुद्धीमत्ता वाचणे देऊन निळगडा बुध्यांक किंवा प्राविष्ट चाचणीत मिळालेले गुण.

४. गुणोत्तर मापन – या मापनात समानतेचा गुणधर्म व असमानतेचा गुणधर्म असून येणे अंतरामध्यात गुणोत्तर माहित असते. या मापनाचा शर्तम् चिन्दू वा गुन्य चिन्दू असते. उदा. वजनाच्या मापन पद्धतीत प्रारंभ चिन्दू असलां आणि त्यामुळे एक किंवित वजन हे एक किलोग्रॅम वजनाच्या शंभर पट आहे असे महात जाते. या मार्गाचा प्रामुख्याने भौतिक शास्त्रातील मापनासाठी उपयोग केला जातो. मापनामुळे संशोधन कर्तव्यात गुणांक मिळतात.

### गुणांक (Scores)

संशोधन कल्याने जनसंख्येतील विशिष्ट व्यापरी निवडून त्या गटाता प्राविष्ट चाचणी किंवा बौद्धीक चाचणी दिली. किंवा त्याच्या वजनाचे मापन, पद्धतवासाठी, लागणाऱ्या वेळेचे, उंचीचे मापन करून अंकात्यक स्वरूपाची जी माहिती संकलित केलेली असते. तिलाच गुणसंबंध असे महणतात. आणि त्यातील प्रत्येक संख्येला गुणांक असे महणतात. शोडवात आकड्याच्या स्वरूपात असणाऱ्यी कोणतीही माहिती म्हणजे गुणांक.

### गुणांकाच्या मालिका (Series of Scores)

गुणांकाच्या मालिकाचे पुढील दोन प्रकार आहेत.

१. खंडीत मालिका

२. अनुंदित मालिका

१. खंडीत मालिका-या गुणांकांमध्येत गुंड पडलेला असतो. अशा मालिकेता खंडीत मालिका म्हणतात. उदा. एक गावाची लोकसंख्या ०५३२ तांगा त्या गावात चालक जन्मास आले तर लोकसंख्या ७५३२ होते त्यामध्ये अपूर्णक मंजूर्या असत वाई.
२. अखंडीत मालिका - या मालिकेत गुणांकात गुंड पडलेला असतो. तरीव्य गुणांक अपूर्णकामध्येत वाई.

तापमापीचरोत अशीकाळाचा गुणा नव्यांना एव्याया कूळी कसोटीत विश्वार्थ्याना मिळालेले गुण हे जर १० ते १५ असतात तर १०,२५,३०,५० किंवा २५,५० हे गुणांक युद्धा या मालिकेत येतात.

इकाणिक संख्याशास्त्रात अखंडीत मालिका अधिकाणिक उपयोग होत असतो. मंशोधन कार्यात्मा पुरुषल काळी समस्यांच्या संशोधनातून आणि गुणांक मालिका यांना लग्द कलात्मक येऊ शकेल.

### केंद्रिय प्रकृतीची परिषारी

आवश्यक असलेली मालिका जगा करून तो संकलित महिती विशिष्ट तकन्यात तयार करणे व त्याचे विशिष्टण करणे, इतर गुणांकी संबंध तपासांने मालिकेत असती यासाठी सांख्यिकीय पद्धतीचा उपयोग करणे आवश्यक असेही. यांनी श्रेणीकरणीत सर्व प्राप्तांकाचे प्रतिनोंद्योंच करणारा जगा एक ज्ञापांक आवश्यक असतो. आणि म्हणूनच केंद्रिय प्रकृतीच्या परिसाराची आवश्यकता असतो. सर्व आठवड्याने श्रीनिधीत्व करणाऱ्या आकड्याच्या जबळे इतर आकडे गहण्याच्या नक्तांना केंद्रिय प्रकृती असे म्हणालात. केंद्रीय प्रकृतीची तीन प्रमुख परिषारी आहेत.

१) मध्यमान (Mean) २) मध्यांक (Median) ३) बहुलक (Mode)

### १. मध्यमान (Mean)

हे केंद्रिय प्रकृतीचे सुलभ संघेव व तिंकव उपयुक्त असे परिषारी होय. अंकाणितात यास आपण मराठ्यां (Average) असे म्हणाली व यामन्त्र यंत्रज्ञात मध्यमान असे म्हणतो.

२. मध्यांक - केंद्रिय प्रकृतीचे हे एक मजल्याचे व संघेव परिषारी होय. प्राप्तांक उत्तरत्या किंवा चाचत्या जानाने नाही. विवरणाच्या मध्यावर असलेले प्राप्तांक म्हणजे मध्यांक होय. उदा. गुणांक ४,६,८,१०,१२,१४,१६ या प्राप्तांकांच्या मध्यांक १० आहे. म्हणून चाचत्या कमाने मांडलेल्या प्राप्तांकांच्या मध्यमागात १० हा प्राप्तांक असेही म्हणतात.
३. बहुलक (Mode) - एव्याया प्राप्तांकात एखाया मालेत पुढी पुढी आला असेल तर त्याता बहुलक असे म्हणतात.

### विचलनशीलता व त्याची परिषारी

एव्याया यटाचा सूर्णित्याने असावा करावाऱ्यांनी विज्ञ देत गटांची तुलना करण्यासाठी केंद्रिय प्रकृतीचे परिसारी यादा उपयोग संगो. केंद्रिय विट्ठल्या यांने न घेत तिंवी अंतरावर घटक विस्तृतेले आहेत हे महत्वाचे त्यालाच आपण विचलनशीलता असे म्हणावो.

१) विस्तार २) चतुर्थक विचलन ३) मध्यमन ४) प्रथम विचलन

१. विस्तार - उच्चतम गुणांक - नीचतम गुणांक

२. चतुर्थ विचलन - तृतीय चतुर्थक - दूसरा चतुर्थक

३

सहसंबंध - दोन्ही वाचोना परामर्श अगांवा संबंध व त्यांचे एकोकावय होणारे चांगले वाईट परिणाम मांडू असाऱ्या

सहसंबंध असे म्हणतो.

#### निष्कर्ष / सारांश

शैक्षणिक संशोधनात वर्णनात्मक, अनुभानत्मक आणि भक्तित्वात्मक संख्याशास्त्राचा उपयोग होत आहे. यांनी संशोधनकर्त्त्वात्मक संख्याशास्त्राची प्राथमिक स्वरूपाने माहिती अवगत असते. तिचा अभ्यास त्याने पूर्ण केलेला आहे. हे गुरुत्व घरन शैक्षणिक संशोधनात्मक अवश्यक असणाऱ्या संख्याशास्त्राचा परिचय या शोधनिकेचात कठन देण्यात आला आहे. संख्याशास्त्र हे संशोधनातील अनेक भागांच्या माहितीचे अर्बीनर्वचन करण्यासाठी आणि त्यावरून कडकलेत्या निष्कर्षांनी सत्यसत्यात पडलाळून पाहण्यासाठी उपयोग ठरावे. शैक्षणिक संशोधनात उपयोगी पडतील अशाव संख्याशास्त्राचे सूत्रांची, पद्धतीची स्ट्रॉट स्वरूपात माहिती यावरून खिळावे.

अशा त्रकारे शैक्षणिक संशोधनाचे योग व अचूक धोय, विद्यालये प्राप्त करण्याचे असेहा तर संख्याशास्त्राशिक्षण पर्याय नाही. संख्याशास्त्राच्या अचूकतेमुळे संशोधनकर्त्त्वात संशोधनकर्त्त्वात योग असे निष्कर्ष, निकाल प्राप्त करता येतात. म्हणून संख्याशास्त्रात शैक्षणिक संशोधनात अनन्यसाधारण महत्व आहे.

#### संदर्भसूची

१. शैक्षणिक संशोधन व संख्याशास्त्र - डॉ. संदीप सोनवणे, शोभा कांडे.
२. मूल्यमापन आणि संख्याशास्त्र - पा. मो. लापट.
३. ब्राह्म शैक्षणिक संख्याशास्त्र-पा. डॉ. रेखा पाठक, डॉ. फिल्से न.
४. शैक्षणिक संशोधन पद्धती - डॉ. कौ. आर. भिंताडे
५. शैक्षणिक संशोधन पद्धती - डॉ. अर्दी. पी.ए.
६. Statistics in Education-Dr. K.M. Bhandarkar



# "A Study of Agricultural Services in Hingoli District"

**Mr. ASHRI NADASHIV SALVE**

Research Student

Department of Geography,

Dr. Bhumibol Ambedkar Marathwada University

Aurangabad

**Dr. S.S. Landge**

Research Guide

Arts & Science College, Chausala, Tq. Dist. Beed (M.s) (India)

## ABSTRACT

*On August 15, 1947, India got independence from the British by the merger of institutionalists in the Indian subcontinent. Marathwada was then in the control of the Nizam. Later, on September 17, 1948, Marathwada gained independence. Even today the Hingoli district is deprived of development. Therefore, Hingoli district has been selected for research. Hingoli district also has natural limits. Since this part of the rain shadow is present, the water shortages, agricultural sector constraints, economic, social, cultural, political, backwardness are found. Therefore, the results of this natural sweetener can be balanced by the planning of the agricultural service and the Agricultural Services Center of Hingoli District for the purpose. It is important to research this topic. So the topic is selected.*

### 1. Introduction :

Farming can be broadly defined as a farmer's business of obtaining a livelihood or a business run on his own farm. Production to be taken out of the field is the cultivation of agriculture, paddy cultivation, livestock farming, fisheries etc. Different types have come into being. Depending on the availability of irrigation, there are other types of horticulture, jirayat cultivation. Organic farming and chemical farming have also come into existence through the use of fertilizers. Naturally, economic and economic factors change the type of agriculture.

Natural or natural factors do not change from year to year. The most important of them is the weather, the land and the landscape. This factor depends on which crop can grow in a particular area. If irrigated water is available in low rainfall areas, long-term crops like horticultural cotton and sugarcane can be best. In such places, such a triad can produce viable forms of non-existent agriculture. Paddy cultivation and cultivation of tropical orchards is possible in Konkan. Because the climate there is nutritious to the production of rice, mango, coconut, cashew nuts, betel nut and spice crops. Due to the new hybrid varieties, crops suitable for weather, land and soil can now be taken. The type of crops and agriculture depends on the soil and the soil, but if these factors are combined with rainfall, their results will be more pronounced. If there is deep, fertile and flat land, and rainfall is plentiful and well-drained, then there is abundance of agriculture. In grassland and grassland areas where grasslands are abundant, it is usually advantageous to cultivate pasture, forestry, grassland or livestock. In areas with moderate depth of land and scanty rainfall, there is no alternative to 2 dormitory agriculture or irrigated agriculture.

### 2. About the study Area:

A district in the administrative division of Aurangabad, Marathwada, Maharashtra State. On 9th May, the district of Parbhani was divided into Hingoli district. Population 1,3,3 (5). Area Area Km Geography of the State Hingoli district has an average population of 5.6% and a population of 5.4%. District Extension 39 That's 5 o'clock. This latitude and 5 p.m. It is in the middle of the 5 34° longitude. The district borders Buldhana and Vashim to the north, Yavatmal and Nanded to the east, Nanded and Parbhani to the south, Parbhani to the west. There are five talukas in Hingoli district, namely Hingoli, Aundha Nagrath, Kalambur, Sengaon, Vasmat (Basmat). Hingoli is the headquarters of the district with a population of 5 (6).

**Land description:** This district is situated on the Deccan Plateau in the eastern part of Maharashtra. The district's terrain is mainly a fragmented plateau region created by the influence of natural elements and erosion. The hills of Ajanta are spread in the north of the district. They are known locally as 'Jintur-Hingoli hills'. Jintur is the highest mountain range in the district and the height of the peak in this range is 5m. Is. Some of the upper parts of the queue are flat, while some are round. Some villages are located in the flat plateau region of this hill. The terrain at the base of the mountains is like a meadow. The region is rocky and covered with dense grass and shrubs. Lonely hills are found in some places in the district. The height of this plateau in the district is about 5m. Is. In the Malhivara area, it is 199 m. Is up to. In all parts of the district, horizontal layers of basalt rock known as Deccan Trap are found. The soil in this district is black, strong and fine textured. She is known as Regur. The soil contains nutrients such as limestone, magnesium, iron, alkali. According to the taxonomy, the types of soil weeds, medium black and chopani are found here. Kharadwadi land is located in the slopes of the hills in the northern part of the district and drains water quickly. It is considered as fertile due to its ability to hold moisture in medium and black soils in the river basins of the district.

**Weather:** Due to the location of the plateau, the climate of the district is warm, dry and heterogeneous. The region here breaks in the tropics so the summers are harsh. The highest temperature here is 5.7 ° C. It is. In the summer, sometimes temperatures rise and fall. Grows up to. Winter temperatures are low. At this time, the average minimum temperature is 5.3 C. It is. In winter, the cold wave coming from northern India brought the temperature here. It comes down to ac. Annual average rainfall of Hingoli district is Su. 19 cm Is. The district receives northeast monsoon rains in the months of October and November, except for the southwest monsoon winds. It benefits the rabi season.

#### **Flora and fauna:**

194 sq. Km of the total geographical area of the district. Km Forests are found on the area but there is no dense forest area anywhere in the district. All forest areas are sparse. Forest areas are found in the hills in the north. These forests are found in deciduous and thorny shrubs. Sagas, Runa, Aon, Well, Moh, Temburni etc. There are different types of trees like pavani, ants, rajas, roshas etc. The type of grass is found. Bore, acacia, ionic Thomy plants are also found. Tendupane (vidipatta), gum, temptation flowers and fruits, honey and charoli etc. The business of collecting forest produce runs in the district. Rosha is made of aromatic oil from this grass.

**Financial Status:** Hingoli was one of the six districts declared by the Union Government Panchayat Raj Ministry as the most backward in the country. Currently, the district receives funds under the Backward Grants Fund Program. The economy of the district is mainly based on agriculture. Directly and indirectly, 5% of the people here depend on agriculture and agro-based businesses. They comprise 5% farmers and 3% farm laborers. Agricultural production accounts for 5% of the total production of the district. The major crops grown in the district are soybean and cotton. Soybean is cultivated on 6% of the total area of cultivation and cotton is cultivated in 5% of the area. Sorghum, turmeric, gram, rice, sunflower are also grown here. Cultivable area in the district is 3,9,9 ha. Of which only 1,919 are. The area is under irrigation. Irrigation area is more in Basmat and Kalamanuri than other talukas. Irrigation is facilitated in the district by 3 large projects, 3 small projects, 3 Kolhapuri dams, 19 leisure ponds (1-3). Some of the major crops in the district are as follows: (Production in MT) - Wheat-1,949, Jowar-1,929, Bajra-1, Gram-1, 5, Tur-1, 19, Udid-5, Mug- 1,949, cotton-5, 19, sugarcane-5,9,9 (1-5). Out-of-district markets mainly include soybean, cotton, sorghum, turmeric and other cereals. Agricultural products are shipped.

According to the livestock census of 9, the district had 6,939 livestock. The district has 6 veterinary clinics, 3 veterinary clinics, 2 veterinary first aid centers, 19 artificial veterinary centers. Freshwater fisheries 1,919 ha. The area is favorable and through 5 cooperatives, 5,919 hectares. Fisheries were being practiced in the area (2). Hingoli is industrially more backward than other districts. The district does not have big industries. Small industries are scattered. Most of the industries are in the primary sector and the payment of agricultural based industries is high. The registered industry is only 90 and there are 6 unregistered industries. These include the food processing industry, sliding and tying and welding. Out of the 4 industries in the district, 4 are small scale and only 4 are medium sized. The five include three sugar factories, one cotton mill and one oil refining factory. The colony of Maharashtra Industrial Development Corporation is located in Hingoli, Vasmat, Kalamanuri and allied industries are operated. Sheep husbandry is practiced in the hills in the northern part of the district. From it the wool is made in the city of Hingoli. The training center for tanning and making of various crafts is located in Hingoli. Vasmat is a commercial city on the Aurangabad-Nanded highway, where weaving and handloom weaving is done. In most of the taluka, the process of making cotton belte is removed by removing the cotton from the cotton. Soybean oil extraction factories are being set up in the district as soybean production is increasing. The State Bank of India views the work as the leading bank in the district. Besides, there are 8

branches of commercial banks, 4 branches of Maharashtra Grameen Bank and 8 branches of Central Co-operative Bank.

The total length of roads in the district is 5,3 km. Of which 3 km. National Highway, 199 km. State highway, 5 km. District Road, 5 km. Other routes and 5 km. There were long rural roads (3-5). Hingoli-Kalamanuri-Nanded, Hingoli-Oundha Nagnath-Jintur, Hingoli-Washim are important routes.

### **3. Objectives:**

- 1) To study agricultural service in Hingoli district.
- 2) To study the contribution of agricultural services in the development of Hingoli district

#### **4. Data collection and research Methodology:**

Information will be used when preparing this research paper. For this, information, reports, surveys published by the Central Government and State Governments have been used. Also books related to articles, newspapers and topics have been used for secondary information.

### **4. The meaning and nature of the Agricultural Service Center:**

Agriculture itself is called Agriculture in English. The term Agriculture is derived from the Latin word Agricultura. Ager means Area, Field and Cultura means to cultivate. From this, the term agriculture is derived, whereas, like the Longman English dictionary, agriculture is the science of cultivating land for the production of crops. Service Centers: "is an organizational unit that provides a specific service or product group for the user in the academic administrative community": - Stanford University

Agricultural nature: 1) Descriptive Format 2) Distributive Format 3) Regional Format 4) Comparative Format 5) Statistical Format 6) Multiple Format 7) Scientific Format

### **5. In Agricultural Produce Market Committees (APMC)**

District 6 APMCs are the APMC's subdivision. 1) Hingoli, 2) Kalamanuri 3) Akhada Balapur 4) Population 5) Fire Market 6) Sengaon

#### **Rural Haats (RH)**

Apart from the Controlled Markets (APMC), there are 19 rural haats in the district. A comprehensive list of rural haats in the district. Only 5 rural haats have been made under MACP. MACP The Rural Haats selected under RII Block No. 1 Hingoli 4

2) Kalamanuri 3) Akhada Balapur

3) Basmat, 4) Kurunda 5) Jawala Bazar 5) Sengaon 5) Sengaon

Source: Original MSS Reports, Prices and Primary Data

There is a lot of potential for improvement in this market, regardless of all levels.

Dairy is an important industry in the agricultural practices of the district. Hingoli is a district with low activity in milk production and animal husbandry. Average milk collection per day 50 lakh liters. There are 407 milk collection centers with no cooling facilities, most of them in the government sector and the rest are in the private sector. Initially, the cooperative area was dominated by the milk market but now it is dominated by the private sector. The average milk collection in the government sector is 3200 lakh liters per day, in the private sector it is 686868 lakh liters per day. The district has a fair share of dairy business but the cooperative dairy system is in poor condition.

### **6. Livestock Markets**

There are a total of 5 livestock markets in the district, mainly in the draft and milk trade. General Chat Chat Lounge Overlooked Market Infrastructure and Marketing Methods Livestock market developed under MACP. There will be no other markets

Apart from the above markets, fish and meat marketing was in a measurable place. This is due to the two major water storage projects in the district. The details are given in Annex 4

Fisheries and flower collections in the district collected items in Hingoli district. APMC has one of the largest cities in Hingoli and accounts for 40 ~% of all goods (in APMC) together. Hingoli is followed by Sengaon (9.5.5%), Basmat (7.7.7%) and Flame Market (8.2%); With these four APMCs, %% of all APMC trades in the district are prevalent. In view of the general trend, most of the production is being sold in direct processing units and in Hingoli. Process units help to reduce and reduce costs for farmers (APMC commissions) when it comes to selling live products. In the absence of supply chain participants, A prevents them from finding a cost effective price to capture and publish the previously occupied prices of private estates on contractor markets on

the machinery market. And direct farmers These companies are also working directly with farmers as sponsors of contract farming. However, most of these firms may not be legally employed and registered.

Private agricultural marketing system in the district According to the strategy of the Government of Maharashtra, the following organizations are recognized as private agricultural marketing societies in the district and the nearby companies which are affecting the procurement of agricultural products.

#### 7. Conclusion

He studied agricultural services in Hingoli district. They seem to be falling short. The service facilities in rural areas are less accessible. Agriculture based business is less developed. Market places are in a different position.

#### References:

- 1) Natural Geography of India Pvt. H. K. Dodiode
- 2) Natural geography of Maharashtra a. B. All right
- 3) Local and geographical situation. Deshmukh
- 4) Geography of Maharashtra Dr. Jayakumar Crocodile
- 5) Geographical Considerations Dr RS Mathur, Dr. Jayendra Gupta
- 6) The root cause of geographical thinking is Dr. Suresh Chandra Bansal
- 7) Hingoli District Special Deepak Mhaske
- 8) Parbhani Districts Gazetteers
- 9) Wikipedia